

आता खूप उशीर...

मुंबई : राज्यात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. काही राजकीय नेत्यांकडून ही युती महाराष्ट्राच्या फायद्याची ठरणार असल्याचे म्हटले जात आहे, तर काही नेत्यांनी यावर टीकाही केली आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले आहे. उद्धव आणि राज ठाकरेच्या एकत्र येण्यावर दीपाली सय्यद यांनी म्हटले की, कुटुंबाच्या वादासाठी दोघे एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण जर ते राजकारणासाठी एकत्र येत असतील तर ही जर आणि तर ची गोष्टी आहे.

भावा-भावांमध्ये जर भांडण असेल तर त्यांनी नक्कीच एकत्र यावं. पण जर राजकारणासाठी तुम्ही आता एकत्र येत आहेंत तर तुम्ही स्वतःचा स्वार्थ पाहतोय. तुम्ही स्वार्थासाठी एकत्र येतायेत. आता खूप उशीर झालेला आहे. युती खूप आधी व्हायला हवी होती. बाळासाहेबांच्या मनात पण ते होतं. पण तेव्हा तुम्ही युती केली नाही, असेही त्या म्हणाल्या. दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंचे कोणूक करताना म्हटले की, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांची पोकळी जर कोणी भरून काढली असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे. नेता कसा असावा, जो रस्त्यावर उतरून गोरगरिबांचा विचार करणारा, त्यांच्या मनातले ऐकणारा आणि त्यांच्यासाठी काम करणारा नेता असला पाहिजे. हेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं. दीपाली सय्यद यांनी उद्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती दिली आहे. हा पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या हितासाठी असणार आहे. संजय राऊतांच्या जवळचे काही लोक पक्षप्रवेश करणार आहेत. याचा राज्याला फायदा होणार आहे अशी माहितीही सय्यद यांनी दिली आहे.

शरद पवारांना मोठा धक्का

सत्यजितसिंह पाटणकर भाजपात

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

पाटणकर यांच्या प्रवेशाच्या वेळी रवींद्र चव्हाण यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले यांची देखील उपस्थिती होती. सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघाचे एक महत्त्वाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर हे सुरवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते म्हणून ओळखले जात होते. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अप्रिप्रेत तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. पण विजयी होऊ शकले नाहीत.

स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करत, सर्वांना विश्वासात घेऊन भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सामील होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली असून, त्यानुसार ते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजराती कुटुंबाकडून

मराठी भाषिकांना मारहाण

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर या गुजराती समाजबहुल उपनगरात मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाने मारहाण केल्याची घटना घडली. घाटकोपरच्या रायगड चौक भागात मराठी भाषिक तसेच गुजराती समाजाची मोठी संख्या आहे. अनेक मराठी, गुजराती कुटुंबे एकमेकांच्या बाजूलाच राहतात. त्यात दोन कुटुंबात कुत्रा पाळण्यावरून जोरदार राडा झाला. गुजराती कुटुंब मराठी भाषिकांना घरात घुसून मारहाण केली. सुरवातीला एक व्यक्ती मराठी कुटुंबाच्या दारासमोर जाऊन वाद घालत होता. त्याच वेळी काही महिलाही त्याच्या बाजूने आल्या. गुजराती कुटुंब मराठी कुटुंबाच्या घरात घुसले. त्यानंतर मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. कुणीही गुजराती कुटुंबाला रोखले नाही.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात झोपडपट्टीवासीयांच्या संमतीची गरजच नाही...

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १० :

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सरकारी निर्णयाने (जीआर) घालून दिलेल्या ठोस धोरणात्मक चौकटीचे आणि नियमांचे पाठबळ आहे. धारावीचा मास्टरप्लान २०१६ च्या विकास आराखड्यावर (डेव्हलपमेंट प्लॅन) आधारित आहे आणि मास्टरप्लॅन हा विकास आराखड्याशी सुसंगत आहे. त्यामुळे ह्याधारावी मास्टरप्लान टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. अंमलबजावणी दरम्यान कोणतेही मोठे बदल प्रस्तावित केले गेले किंवा ज्या अशा नवीन बाबी ज्यांचा विकास आराखड्यात उल्लेख केला नाही किंवा विकास आराखड्याच्या विरुद्ध आहेत, तरच सूचना आणि हरकतींची प्रक्रिया आवश्यक ठरेल असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे.

बहुस्तरीय तळघर पार्किंग

प्रत्येक धारावीकराला घर दिले



जाईल त्यामुळे कुणालाही बेघर केले जाणार नाही. या प्रकल्पाचे उद्दिष्ट सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देणे हेच आहे. इतर सर्व आधुनिक गृहनिर्माण संस्थांप्रमाणे येथे बहुस्तरीय तळघर पार्किंग असेल. पोटियमच्या मजल्यांवर व्यवसाय आणि व्यावसायिक युनिट्स सामावून घेतल्या जातील.

लोक वरच्या मजल्यावर राहतील आणि खालच्या मजल्यावर त्यांचा

व्यवसाय चालवू शकतील. म्हणून, आम्ही शक्य तितक्या प्रमाणात रहिवाशांची व्यावसायिक इको-सिस्टम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.ह असेही त्यांनी सांगितले आहे.

माटुंगा रेल्वे जमिनीवर घरे

माटुंगा रेल्वे जमिनीवर बांधकाम आधीच सुरू झाले आहे आणि रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांना योग्यरित्या सामावून घेतल्यानंतर तेथील

इमारतीत धारावीकरांना सामावून घेतले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्हाला अपेक्षा आहे की पुढील दोन ते तीन वर्षांत या रेल्वे इमारती पूर्ण होतील. बरेच बांधकाम आणि विकास कामे ही समांतरपणे केली जातील. हा ब्राऊनेस्ट ऑफ ब्राऊनफिल्ड प्रकल्प आहे आणि येत्या काही महिन्यांत प्रकल्पाला अधिक गती मिळेल असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कुंभमेळा : पायाभूत सुविधांसाठी निधी द्या



■ वृत्तसंस्था, नाशिक, दि. १० :

नाशिक शहरात २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले की, महापालिकेने कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पूल बांधणीच्या सहा मोठ्या प्रकल्पांसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यांचे एकत्रित अंदाजित मूल्य ११८

उपमुख्यमंत्री

शिंदेंकडे मागणी

कोटी आहे. महापालिकेने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या कामांसाठी काही आर्थिक तरतुद केली असली तरी या प्रकल्पांचा एकूण आवाका पाहता पालिकेच्या सध्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा तो खूप मोठा आहे. कुंभमेळा प्रकल्पाला अद्याप शासनाची औपचारिक मंजूरी मिळालेली नाही. यामुळे निधीच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण होते आणि प्रकल्पांच्या वेळेत पूर्ण होण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी शासनाने पालिकेला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.

माझ्या केसाला जरी धक्का लागला तर....

■ वृत्तसंस्था, पुणे, दि. १० :

ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा गंभीर आरोपही केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच आमदारांनी हाकेंवर पलटवार केला.आज देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

माझ्या केसाला जरी धक्का लागला तर त्यास पवार कुटुंब, अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके यांनी पोस्ट करत अजित पवारांवर आता टीका केली आहे. ते म्हणाले, मला रोज महाराष्ट्रातून



लक्ष्मण हाकेंचा पुन्हा हल्लाबोल

अजित पवार हा ओबीसी समाजाचा निधी देत नसल्याने माझा त्यांच्याशी वाद आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे धमक्या मिळू लागल्या असून मी गावगाड्यातील मेंढपाळाचा पोरगा आहे मी अशा धमक्यांना भीक घालत नाही. मात्र माज्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील.

पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, अजितदादा तुमच्या पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घाला. जर माज्या केसाला धक्का लागला तर तुम्हाला रस्त्यावर आणू. मी गोरगरीब ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढत असून अर्थ खाल्याला गोचीडासारखा निटकून बसलेला

■ वृत्तसंस्था, नाशिक, दि. १० :

नामपूर-मालेगाव रस्त्यावरील अबासन येथील निमघरा फाट्याजवळ डांबर वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मालेगावहून डांबर घेऊन नामपूरच्या दिशेने भरधाव

राजकीय क्षेत्रात जेव्हा जेव्हा विधानांची शर्यत असते तेव्हा कोणी ना कोणी नेता तोंडी घोडे दवडवतो. राजकारण हे पूर्वी वादविवाद, विचारसरणी आणि सेवेचे व्यासपीठ असायचे.

आता ते बदलत्या काळाचे शर्यत बनले आहे, जिथे प्रत्येक नेता स्वतःला घोड्यासारखे सर्वात वेगवान, बलवान आणि सर्वात सक्षम असल्याचे सिद्ध करण्याच्या शर्यतीत असतो. त्याने कार्यकर्त्याला ही घोडे म्हणायला सुरुवात केली आहे. यावेळी एका काँग्रेस नेत्याची पाळी होती, ज्याने मध्य प्रदेशात संघटना विस्तारण्यासाठी आयोजित केलेल्या कागमार परिषदेत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोड्यांच्या जाती शोधण्याबद्दल बोलताना घोड्यांची एक अद्भुत त्रिवेणी सादर केली: एक लंगडा घोडा, एक शर्यतीचा घोडा आणि लग्नाचा घोडा.

आता मला सांगा, जेव्हा एखादा नेता घोडा बोलतो तेव्हा घोडा देखील विचार करू लागतो.. भाऊ, मी कोणता?

त्यांच्या नेत्याचे म्हणणे ऐकून कार्यकर्ते कुजबुजू लागले आणि एकमेकांकडे पाहून ते अंदाज लावू लागले, मी कोणत्या प्रकारचा घोडा आहे आणि माझा शेजारी कोणत्या श्रेणीतील घोड्यात येतो.

कार्यकर्ता खबरीलाल विचार करू लागला, लंगडा घोडा - राजकारणातील असहाय्यतेचे प्रतीक. या श्रेणीत त्या सर्व नेत्यांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्याच पक्षातील सदस्यांनी पोसले होते, परंतु ते मैदानात येताच त्यांनी गुडघे टेकले. ते पक्षाच्या पोस्टर्समध्ये दिसतात, परंतु जर ते जमिनीवर दिसले तर त्यांना त्यांचा चप्पा बदलावा लागतो. त्यांचे निवडणूक नशीब असे आहे की त्यांना पाहिल्यानंतर गाढवही त्यांना लाथ मारण्यास नकार देतो. मग कार्यकर्ता म्हणजे काय!

लंगडा घोडा म्हणजे ज्याला पक्षाचे श्रेष्ठ तिकीट देतात, परंतु जनता मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्याकडे पाठ फिरवते. आणि जेव्हा ते हस्तात तेव्हा ते म्हणतात - ईव्हीएममध्ये समस्या होती.

खबरीलालने मग दुसऱ्या घोड्याचा विचार केला: रस हॉर्स - निवडणूक क्षेत्रातील धावणारा. रस हॉर्स हा

पैलवानाने सोडली ठाकरेंची साथ चंद्रहार पाटलांचा शिंदे गटात प्रवेश

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १० :

गेल्या अनेक दिवसांपासून सांगलीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली होती. शेवटी आता चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ अधिकृतरित्या सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी मी पक्षवादीसाठी काम करणार आहे, असे सांगितले.

पक्षप्रवेश झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. माझ्या पक्षप्रवेशासाठी ज्यांनी अडहसासने प्रयत्न केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे, अशी राम रेपाळे, शरद कणसे काका यांची इच्छा होती. त्यांचे मी आभार मानतो, अशा भावना चंद्रहार पाटलांनी यावेळी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी इतरही बडे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिंदेसेना प्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले, सांगलीची माणसं चांगली असतात. चंद्रहार पाटील आज आपल्या पक्षात आले. मी तुमची अगोदरची जागा चुकली असं म्हणणार नाही. पण शेतकऱ्यांच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली, असं तुम्ही सांगितलं. मीदेखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे.

मी मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांना

रुबीच्या तरुण डॉक्टरची आत्महत्या

■ वृत्तसंस्था, पुणे, दि. १० :

कामाच्या अतिताणामुळे रुबी रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट विभागात काम करणाऱ्या डॉ. श्याम व्होरा (२५, रा. भावनगर, गुजरात) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो एमबीबीएस पदवी घेऊन एमडी करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दीड वर्षांपूर्वी आला होता.

गेल्या दीड वर्षांत सुद्धी मिळत नसल्याने त्याने रुबी रुग्णालयापासून जवळच असलेल्या ढोले पाटील चौकातील दामोदर भवन या वसतिगृहातील इमारतीमधील खोलीत आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी रुबी रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव महादेव यांच्यावर निशाणा साधत मुलाच्या आत्महत्येस ते कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी डॉ. व्होरा याच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यावर गुजरातमधील भावनगर येथून सकाळीच ते पुण्यात दाखल झाले. डॉ. व्होराचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जाणारा डंपर वाहनाला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीला कट लागल्याने दुचाकीस्वार अंकुश दीपक ठाकरे (२२) थेट चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाइकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केले.

घोड्यांचे राजकारण

राजकारणाचा चमकणारा तारा आहे जो सार्वजनिक सभांमध्ये, सोशल मीडियावरील ट्वेंडमध्ये गर्जना करतो आणि अंतरच्या वादविवाद कार्यक्रमांमध्ये वारंवार दिसून येतो. जेव्हा हा घोडा निवडणूक

लढवतो तेव्हा घोड्यासोबतच त्याचा संपूर्ण तबेला देखील प्रचारात सहभागी होतो. कधीकधी असा घोडा विरोधी पक्षाच्या तबेल्यावरून सत्ताधारी पक्षाच्या तबेल्यात उडी मारतो - अर्थातच, सार्वजनिक सेवेच्या नावाखाली. जिंकल्यानंतर, शर्यतीचा घोडा पाच वर्षे दिसू शकतो किंवा नाही, परंतु तो उद्धाटनाचा रिबन कापण्यासाठी नक्कीच येतो - तेही १५ कॅमेऱ्यांसह.

आता तिसऱ्या घोड्याची, म्हणजेच लग्नाचा घोडा - दिखऊ पण महत्त्वाचा. म्हणजेच तो राजकारणाच्या सर्वात महत्त्वाच्या पण प्रतीकात्मक चेहऱ्यावर पूर्णपणे बसतो. निवडणुकीच्या वेळी, असा घोडा आधाडीवर असतो - तो रेलीत डोलतो, हार घालतो, ढोलकीच्या तालावर नाचतो, परंतु प्रत्यक्षात लग्नाच्या मिरवणुकीचा डीजे दिशा ठरवतो.

हा घोडा परंपरेचे, अपेक्षांचे आणि कुठ ते करणा ही हे या भावनेचे प्रतीक आहे. पण लग्न (निवडणूक) संपताच, घोडा एका कोपऱ्यात बांधला जातो - कोणीही विचारतही नाही.

तर आता प्रश्न असा आहे की राजकारणात खरा स्वार आहे. आता मतदारांवर अवलंबून आहे की तो कोणत्या घोड्याला चाबूक मारायचा आहे - लंगडा घोडा, शर्यतीचा घोडा की लग्नाचा घोडा.

हे निवडणुकीचे मैदान आहे, सर्वत्र घोड्यांच्या रांगा आहेत, काही लंगडे घोडे आहेत, काही शर्यतीचे घोडे आहेत, काही लग्नाचे घोडे आहेत.



पचनी पडलेलं नाही. सांगलीचा ढाण्या वाघ आता खऱ्या जंगलात आला आहे, वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. ज्यांनी बाळसाहेबांचे विचार पायी तुडवले, त्यांना आता त्या कृतीची प्रचिती आली आहे. माझ्या पक्षात कोणीही नोकर नाही, मालक नाही. जो काम करेल तो पुढे जाईलत, असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काम करत राहण्याचीही सूचना केली.

दरम्यान, २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना सांगली या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती.

शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याचे समजल्यानंतर शेवटी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ही जागा ठाकरेंना दिली होती. ही जागा जिंकण्यासाठी ठाकरेंनी चांगलीच ताकद लावली होती. मात्र चंद्रहार पाटलांना फक्त ५५ हजार मत मिळाली होती.

लडेंगे भी और जितेंगे भी...

■ वृत्तसंस्था, पुणे, दि. १० :

यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भारी घेतलं. 'लडेंगे और जितेंगे', असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याचा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काही घोषणा किंवा संकेत देतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, सुळे यांनी आपण महत्त्वा गांधी, मोडत नेहरू, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार असल्याचे सांगितले. तसेच स्वतःवर

खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास



विश्वास ठेवला तर एक दिवस आपण नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

गेल्या २६ वर्षांची वाटचाल, ही सर्व आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने

झालेली आहे. यासोबत संघर्ष हा येतच असतो. मात्र त्यामुळे निराश होण्याची आवश्यकता नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आठ खासदारांची संसदेत दखल घेतली जाते.



डोकेदुखी ठरलेल्या भंडारा बायपास संदर्भात खा.डॉ.पडोळे यांचा हस्तक्षेप

*** महामार्ग प्राधिकरणास दिले उपाययोजनेचे ठोस निर्देश**

***पलाडी गावाजवळ जाऊन बायपास रस्त्याची केली पाहणी**

महासागर जिल्हाप्रतिनिधी भंडारा ,दि.१ ०जून : शहराला वळसा घालणाऱ्या नव्या बायपास मार्गामुळे वाहनधारक, पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांना निर्माण झालेल्या समस्यांवर अखेर लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले आहे. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने नुकतीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत बायपासविषयी उद्भवलेल्या अडचणींचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

भंडारा येथील विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीमध्ये खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की

नागपूरहून येणाऱ्या वाहनचालकांना भंडाऱ्याकडे वळण्यासाठी ठोस मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना थेट १३ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.

यामुळे वेळ, इंधन आणि मनस्ताप वाढला आहे. विशेषतः नागझिरा कोका अभयारण्याकडे जाणारे पर्यटक चुकीच्या मार्गाने जाऊन परत फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बायपास सुरू होणाऱ्या ठिकाणी मोठे व स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्याची सूचना खासदारांनी केली.

बायपासच्या कामामुळे पलाडी गावाचा संपर्क रस्ता पूर्णतः खंडित झाला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचा रस्ता बंद, कोकाकडे जाण्यासाठी मार्गच नाही. डिक्वायडर दररोज होणाऱ्या अपघाताच्या घटनांनी नागरिकांमध्ये संताप निर्माण

सानगडी ,दि.१ ०जून :- पुराणातील सत्यवान सावित्री या पौराणिक कथेच्या माध्यमातून वृक्षांचे पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा मोठा संदेश दिला आहे वृक्ष राजवट म्हणजे वड हा सर्वात मोठा वृक्ष असल्याने त्याच्या संरक्षणापासून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे . सौ महिलांच्या सौभाग्याची संबंध जोडून या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी हिंदू धर्मात महिलांवर सोपविण्यात आली आहे .प्रसंगी हिंदू धर्मात महिलांना अग्रस्थानी ठेवण्याचा मान देवादिंकांपासून दिलेला आहे अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करताना सौभाग्यवती .

शिवसेना विधानसभानिहाय पदाधिकारी बैठक आयोजन



महासागर प्रतिनिधी साकोली,दि.१ ०जून : शिवसेना भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री प्रदीपजी खोपडे साहेब व साकोली विधानसभाचे संपर्क प्रमुख मा, श्री पंढरीनाथ खोपडे साहेब हे दिनांक १० जून २०२५ ला जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यामध्ये विधानसभा निहाय पदाधिकारी

बैठकांचे आयोजन करण्यात आलेले होते .

त्यानुसार साकोली विधानसभेची बैठक मंगळवारलाच दुपारी १:०० वाजता शिवसेना तालुका संपर्क कार्यालय साकोली येथे आयोजित करण्यात आलेली होती.

सदर बैठकीला शिव सेना उप जिल्हा प्रमुख किशोर जी चन्ने उप

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत बैठक

भंडारा : धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबाचा विकास व त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्याकरिता व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता लोकांना सर्व शासकीय दाखले, प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड व विविध विभागाद्वारे मिळणाऱ्या शासकीय योजना व इतर सोयी सुविधा, त्यांचे स्वताचे गावात उपलब्ध करून देण्याकरीता गावांचे जिल्हा परिषद शाळेत विशेष समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

उत्कर्ष अभियान योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबाचा विकास व त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्याकरीता व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता लोकांना सर्व शासकीय दाखले, प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड व विविध विभागाद्वारे मिळणाऱ्या शासकीय योजना व इतर सोयी सुविधा, त्यांचे स्वताचे गावात उपलब्ध करून देण्याकरीता गावांचे जिल्हा परिषद शाळेत विशेष समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

तरी वरीलप्रमाणे नमुद केलेल्या गावातील सर्व नागरीकांनी या शिबीराचा लाभ घेण्याकरीता खालीप्रमाणे नमुद केलेल्या दिवशी व दिलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन तहसिलदार, तहसिल कार्यालय तुमसर विभागानी कळविले आहे.

गावाचे नाव शिबीराचा दिनांक व वेळ ठिकाण

खापा खुर्द व लेंडेझरी, दिनांक १३- ६-

शासनाचे नियम झुगारुन तीव्र उन्हाळ्यात शाळा भरविणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

***सीबीएसई शाळांचा मनमानी कारभार. *जागरूक पालकांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व शिक्षणाधिकार्यांना निवेदन. * २६ जून पासून विदर्भात शाळा सुरू करण्याचा नियम. *भर उन्हाळ्यात शाळा सुरू झाल्याने चिमुकले विद्यार्थी उष्माघात्याचे बळी ठरण्याची शक्यता.**

महासागर प्रतिनिधी भंडारा ,दि. १ ०जून :

विदर्भात जून महिन्यात कडक उन्हाळा असतो. यासाठी विदर्भात २६ जून पासून शाळा भरविण्यात यावा असा नियम आहे.

परंतु सर्व नियमांना नेहमीप्रमाणे बगल देत भंडारा जिल्ह्यातील अनेक सी.बी.एस.ई. शाळांनी भर उन्हाळ्यात वर्ग भरविले. यामुळे विद्यार्थी बिमार पडू शकतात. अश्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. यासाठी जागरूक पालकां तर्फे एक निवेदन शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर व जिल्हा शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांना देण्यात आलेत.

भंडारा जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान ४५ डिग्री असतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी एवढ्या उन्हात शाळेत बसणे अत्यंत हानिकारक आहे. अनेक शाळांमध्ये वातानुकूलित यंत्रणेचा अभाव आहे. काही ठिकाणी तर वर्ग खोल्यांमध्ये साधे पंखे सुद्धा नाहीत.



पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव आहे. अश्या परिस्थितीत चिमुकले विद्यार्थी उष्माघाताचे बळी ठरू शकतात. परंतु निव्वळ आर्थिक नफ्यासाठी भर उन्हात शाळा भरवून सीबीएसई शाळा संचालक शासनाच्या दिशा निर्देशांचा सर्रास उलंघन करतात.

विदर्भात उन्हाळ्यात उष्णतेची अधिक तीव्रता असल्याने शाळा २६ जून रोजी सुरू होतात तर, उर्वरित महाराष्ट्रातील शाळा ज्या ठिकाणी उष्णता कमी आहे त्या शाळा १५ जून रोजी सुरू करण्याचा नियम आहे. भर उन्हात शाळा सुरू करणे अत्यंत

घातक आहे.विद्यार्थी उष्माघाताने दगावू शकतो. त्यामुळे अश्या शाळांवर त्वरित गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देते वेळी नागपूर विद्यापीठाचे पूर्व सिनेट सदस्य प्रविण उदापुरे, बालू ठवकर, शिक्षा बचाव आंदोलन समितीचे जिल्हा संयोजक नितिन निनावे, सतीश सावें, विद्यार्थिनी नेते हिमांशू मेंढे, मृणाल गोस्वामी, हेमंत बडवाईक, किशोर आगलवे, प्रभाकर सावें, श्रीकांत बनसोड, प्रफुल शेंडे, मनोज लुटे, अमित मेश्राम, आशिष वाघमारे इत्यादी पालक उपस्थित होते.

वटसावित्री उत्साहात साजरी



सानगडी ,दि.१ ०जून :- पुराणातील सत्यवान सावित्री या पौराणिक कथेच्या माध्यमातून वृक्षांचे पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा मोठा संदेश दिला आहे वृक्ष राजवट म्हणजे वड हा सर्वात मोठा वृक्ष असल्याने त्याच्या संरक्षणापासून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे . सौ महिलांच्या सौभाग्याची संबंध जोडून या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी हिंदू धर्मात महिलांवर सोपविण्यात आली आहे .प्रसंगी हिंदू धर्मात महिलांना अग्रस्थानी ठेवण्याचा मान देवादिंकांपासून दिलेला आहे अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करताना सौभाग्यवती .

शिवसेना विधानसभानिहाय पदाधिकारी बैठक आयोजन



महासागर प्रतिनिधी साकोली,दि.१ ०जून : शिवसेना भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री प्रदीपजी खोपडे साहेब व साकोली विधानसभाचे संपर्क प्रमुख मा, श्री पंढरीनाथ खोपडे साहेब हे दिनांक १० जून २०२५ ला जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यामध्ये विधानसभा निहाय पदाधिकारी

बैठकांचे आयोजन करण्यात आलेले होते .

त्यानुसार साकोली विधानसभेची बैठक मंगळवारलाच दुपारी १:०० वाजता शिवसेना तालुका संपर्क कार्यालय साकोली येथे आयोजित करण्यात आलेली होती.

सदर बैठकीला शिव सेना उप जिल्हा प्रमुख किशोर जी चन्ने उप

पारधी शिव सेना तालुका प्रमुख प्रमोद भाऊ मेश्राम युवा तालुका अधिकारी वीरेंद्र भाऊ मेश्राम तालुका महिला संगठीका सुनीता ताई भैसारे तसेच रविजि चंदेश्वर उप तालुका राजकुमार बडोले सॅहा ताई मेश्राम शैलेश रामटेके तालुक्यातील सर्व युवा सेना महिला आघाडी व शिव सैनिक ऊपस्थित होते

महासागर प्रतिनिधी साकोली,दि.१ ०जून :

सध्या साकोली तालुक्यात बोगास कामगार वेल्फेअर संघटना उभारून तालुक्यातील गावागावात या संघटने कडून कमिशन एंजंट नेमून विविध सोयीच्या नावाखाली रजिस्ट्रेशन फी नोंदणी फी घेऊन कुठलीही पावती न देता स्थानिक रोजगार हमी मजुरांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असून या लूट मारीत कोण कोण शामिल आहे याबाबत स्थानिक पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की याच्यातले काही रक्कम पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला सुद्धा द्यावी लागते त्यामुळे तालुक्यात चर्चेच्या विषय हा आहे की पंचायत समितीच्या हा अधिकारी या बोगस संघटने न करून वसुली करणारा कोण आहे .

भंडाऱ्यातील एका इसमाने भारतीय रोजगार हमी कामगार वेल्फेअर संघटना अशी बोगस संघटना स्थापन करून साकोली तालुक्यातील प्रत्येक गावात या संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष व गाव अध्यक्ष असे विभिन्न पद निर्माण करून याच दलाला मार्फत रोजगार हमी वरील मजुरांना वेगवेगळ्या योजनांचे प्रलोभन देऊन याकरिता नोंदणी फीस आकारली जात असून २०० ते ५०० रुपये याकरिता या बोगस संघटनेच्या दलालांकडून गरीब मजुरांकडून घेण्यात येत आहेत.

या नोंदणी फीस दिल्यानंतर संघटनेच्या वतीने तुम्हाला शंभर दिवस रोजगार हमीचे काम निश्चित मिळतील तसेच बस प्रवास सुद्धा मोफत राहील, जीवन विमा मोफत राहील व प्रत्येकाला सातशे रुपये रोजी याप्रमाणे मजुरी देण्यात येईल असे

आश्वासन या बोगस कामगार वेल्फेअर संघटनेच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यामार्फत देण्यात येत आहे.

असाच प्रकार तालुक्यातील लवारी येथे घडल्यानंतर लवारी उमरी येथील सरपंच नरेश नगरीकर यांनी या घटनेची माहिती खंड विकास अधिकारी साकोली यांना दिली व त्यांच्याच मार्गदर्शानुसार त्यांनी गावात दवडी पिटवून रोजगार हमीच्या मजुरांना सावध केले व कुणीही अशा प्रलोभनांना बळी पडू नये असे त्यांनी लवारी येथील रोजगार हमीच्या कामावरील मजुरांना सांगितले.

परंतु, या संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुक्यात असून आतापर्यंत यांनी किती रोजगार हमीच्या मजुरांकडून अवैध वसुली केली हा विषय गंभीर असून या वसुली अभियानात कोण कोण शामिल

‘मला लवारी येथील रोजगार हमीच्या कामावरील मजुरांनी या विषयावर सांगितल्यानंतर याची माहिती मी खंडविकास अधिकारी यांना दिली व त्यांनीच मला साो-गलले की हे प्रकार बोगस असून स्थानिक मजुरांना आपण जागरूक करावे व अशा बोगस संघटनेच्या प्रलोभनांना बळी पडू नये व कुठलीही पैशाचे व्यवहार करू नये’

नरेश नगरीकर सरपंच, लवारी.
आहेत व या वसुली अभियानात स्थानिक सरपंच ग्रामसेवक किंवा पंचायत समिती येथील अधिकारी कर्मचारी सामील असावा अशी शंका स्थानिक मजुरांनी व्यक्त केली असून या वसुली करणाऱ्या दलाला विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विजेचे खांब वाकले ;धोका होण्याची भीती

महावितरण वीभाग झोपेत

महासागर प्रतिनिधी मोहाडी,दि.१ ०जून : सध्या स्थितीत वीज वितरण कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवस कोणतेही असो विजेची समस्या नेहमीच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याचच जीर्ण डीप्या , खुले रोहीत्र , फ्युज तुटलेले , तारा लोबकडलेल्या , डीपीचे दार तुटलेले अशा विविध कारणांमुळे सतत वीज पुरवठा खंडित होत असतो. एवढे असले तरी काही ठिकाणी विद्ययुत खांब पूर्णतः वाकले असून कधी कोसळतील याची शास्वती नाही. असे चित्र असले तरी महावितरण कंपनीला अजूनही जाग नाही. मोहाळी तालुक्यातील जांब सब स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धुसाळा येथे कांद्री रोडवर असलेल्या डीपीचे खांब पूर्णतः झोपलेल्या अवस्थेत आहे. वाकलेले हे खांब कधीही खाली कोसळू शकतात. महावितरण अधिकारी याच वाकलेल्या खांबा जवळून किती- तरी वेळेस येणे जाने करतात. परंतु एवढे बसवलेली आहे. डीपीला आधार देण्यासाठी वाकलेले खांब महावितरण विभागाला दिसत



नाही. दिवस पावसाळ्याचे आणि वादळ वा?याचे आहेत. त्यामुळे खांब कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरण विभागाने धुसाळ्यातील काही भागात घरगुती वापरातील वीज वाहून नेण्यासाठी कांद्री रोडवर एक डीपी बसवलेली आहे. डीपीला आधार देण्यासाठी दोन खांब लावले आहेत.खांबाच्या आधारे

अधिकाऱ्यांना अपघाताची प्रतीक्षा

धुसाळा येथील काही शेतकऱ्यांचे शेत डीपी लगत आहे. त्यामुळे जनावरे, गुरे वासरे ते डीपीलगत शेतात बांधून ठेवत असतात. वैरणाचे साहित्य सुद्धा त्या ठिकाणी ठेवत असतात . एवढेच नाही तर परिसरातील नागरिकांचे सुद्धा त्या ठिकाणाजवळून जाणे येणे सुरू असते . खांब कित्येक दिवसापासून वाकले आहेत खांबांना दिलेला सपोर्ट सुद्धा बिनकामी झाला आहे. त्यामुळे खांब कधी कोसळेल हे सांगता येत नाही. एवढी मोठी समस्या असतानाही महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र अपघात होण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसत आहे.

वीज बिलाप्रमाणे सुधारणेकडेही लक्ष द्यावे

एखाद्या ग्राहकावर एक दोन महिन्याचे वीज बिल थकीत असल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी घरापर्यंत पोहोचतात. वीजबिल आताच्या आता भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करू असे बोलतात. मात्र गावातील विजेच्या कितीतरी समस्या आहेत. ज्यामुळे जीवितहानी कधीही होऊ शकते. त्या समस्यांचे काय ? वीज बिल थकबाकी साठी कर्मचारी वेळीच घरी पोहोचतात , मग विजेच्या समस्यांसाठी का वेळीच धावून येत नाही ? महावितरणच्या अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवातस धोका निर्माण झाला आहे .

ट्रान्सफॉर्मर आणि डीपीचेही वजन आहे. त्यामुळे लोखंडी खांब अक्षरशः बुडापासून वाकलेले आहे. त्यामुळे विजेच्या जिवंत तारेवर झोक निर्माण होऊन त्यांचा तणाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि जनावरांच्या जी-वितस धोका निर्माण झाला आहे. काही स्थानिक नागरिकांनीही महावितरण अधिका?यांना अनेकदा माहिती देत खांब सरळ करण्याची

मागणी केली आहे. परंतु या जीवघेऱ्या समस्येकडे महावितरण कंपनीच्या अधिका?यांचे सातत्याने दुर्लक्ष दिसत आहे. त्यामुळे कदाचित जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे महावितरण विभागाने त्वरित लक्ष देऊन वाकलेले खांब सरळ करून जीवित हानी टाळावी अशी मागणी होत आहे.



महालगाव /सु. - पळसगाव येथील महीला सुहासिनी उपहास व्रत करून वड सावित्री निमित्त

जन्मोजन्मी हाच पती मिळावा या उद्देयाशाने वळयाचे पुजन करतांनी महीला भगोंनी.

छाया - गोपाल भंडारकर , प्रतिनिधी महालगांव /सु.

ANGEL ONE LIMITED			
Regd. Off: 601, 6th Floor, ACKRUTI STAR, CENTRAL ROAD, MIDC, ANDHERI EAST, MUMBAI -400093			
Centralized desk : 18001020 Email id : support@angelonine.in			
Member of : NSE / BSE / BSE REMISIER / MCX / MCX SX / NCDEX			
Member IDs: NSE : 12798, BSE : 612, MCX : 12685, NCDEX : 00220 SEBI Registration No: IN2000161534			
NOTICE			
This is to inform all concerned that we have initiated the process of cancellation of registration of our below mentioned Authorised Person (AP) due to regulatory reasons/concerns.			
Name Of Authorised Person	Trade Name of AP	Regd Address of SB/AP	AP Registration No.
Asha Shivshankar Ninave	Asha Shivshankar Ninave	Chikhala Basti At Post Chikhatalat Tumsar Chikhala Bhandara 441907 Maharashtra	NSE : AP0397309421 BSE : AP01061201159739 MCX : MCX/AP/171510
Any person dealing with the above-mentioned Authorised Person henceforth shall do so at their own risk. ANGEL ONE LTD. shall not be liable for any dealings with the said entity post the issuance of this notice. Investors having any queries or concerns regarding this matter are requested to contact ANGEL ONE LTD. within 15 days from the date of issuing this notice.			
For ANGEL ONE LTD. Date : 11.06.2025 Place : Maharashtra			



केला नसावा.

आपल्या राज्याचा संघ १८ वर्षांनी आयपीएल जिकला, त्याच्या विजयाचे श्रेय आपणच घेतले पाहिजे, तेही झटपट आणि लगेचच असा विचार त्यांनी केला असावा. कारण या संघातील विराट कोहलीसह अन्य खेळाडूंना लगेचच कुठे ना कुठे बाहेर जायचे होते...

चिन्नास्वामी स्टेडियम हे बंगळूरूच्या अतिशय गजबजलेल्या भागात आहे. स्टेडियमची प्रेक्षकांची क्षमता पस्तीस हजार आहे. विराटची विजयी टीम तिथे येण्यापूर्वीच स्टेडियममध्ये साठ-सत्तर हजार लोक घुसले होते आणि स्टेडियमबाहेर किमान तीन ते साडेतीन लाखांची खचखच गर्दी होती. तीन-चार लाख लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथे केवळ चौदाशे पोलीस होते.

आपल्या विजयी टीमला बघण्यासाठी आलेल्या महाप्रचंड गर्दीला कोणालाही आवरणे शक्य झाले नाही. स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट लोक घुसल्यामुळे स्टेडियमचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते, त्याचा परिणाम दरवाजे तोडून लोकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. मग दुसरे काय होणार... तुफान चेंगराचेंगरी, तुडवातुडवी... त्यात अकरा जणांचा बळी गेला आणि पन्नासहून अधिक जखमी झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाच्या विजयोत्सवाला गालबोट लागले. विजयोत्सवाचे शोकांतिकेकें रूपांतर झाले...

भारताने पाकिस्तानवर हवाई व क्षेपणास्त्रांचे हल्ले करून एका रात्रीत दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले, शंभर दहशतवादी यमसदनाला पाठवले. पाकिस्तानच्या हवाई तळांचे प्रचंड नुकसान झाले, शस्त्रसंधी झाल्यावर भाजपाने देशभर ऑपरेशन सिंदूर यात्रा

उन्माद आणि बेपर्वाई...

काढल्या, विजयोत्सव साजरा केला पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. युद्धातील विजयानंतर, निवडणुकीच्या निकालानंतर किंवा खेळतही चषक जिंकल्यानंतर देशात-विदेशातही विजयी मिरवणुका निघतात. विजयीवीरांना प्रत्यक्ष बघायला मिळावे म्हणून विजयोत्सव पाहण्यासाठी हजारो-लाखी लोक जमतात पण नियोजन नसेल किंवा गदीला उन्माद चढला असेल, तर त्याच विजयाला गालबोट लागते अशीही अनेक उदाहरणे आहेत.

याच वर्षी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे कुंभमध्ये संगमात स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक आले होते. पण २९ जानेवारी रोजी लाखांच्या चेंगराचेंगरीत ४० जणांचा मृत्यू झाला व ६० जखमी झाले. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला व १५ जखमी झाले.

यातले बहुतेक प्रयागराजला जाणारे होते. दि. ३ मे २०२५ रोजी गोव्यात देवीच्या उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला व १०० जखमी झाले. गर्दीवर नियंत्रण ठेवता न आल्याने या दुर्घटना घडल्या.

अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने १९७१ मध्ये वेस्ट इंडिजच्या विरोधात कसोटी मालिका प्रथमच जिंकली. भारतीय टीम मुंबईत आली तेव्हा तिच्या स्वागताला सांताक्रूझ विमानतळावर बऱ्या पहाटे हजारो लोक

जमले होते. या टीमची खुल्या बसमधून मिरवणूक निघाली व रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या हजारो मुंबईकरांनी आपल्या विजयीवीरांवर पुष्पवृष्टी केली.

कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारतीय संघाने वन डे विश्वचषक जिंकला. तेव्हा भारतीय टीमची मुंबईत विजयी मिरवणूक निघाली होती. सन २००७ मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला, त्यानंतरही मुंबई

इंडिया कॉलिंग
डॉ. सुकृत खांडेकर
 sukritforyou@gmail.com

विमानतळावरून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक निघाली होती.

सन २०११ मध्ये टीम इंडियाने मुंबईतच विश्व चषक जिंकला तेव्हाही मुंबईत क्रिकेट प्रेमींनी मोठा उत्सव साजरा केला होता. सन २०२४ मध्ये रोहित शर्मांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकून मुंबईत परतल्यावर याच शहरात मोठी विजयी मिरवणूक निघाली होती.

या मिरवणुकीत तर चार-पाच लाख सहभागी झाले होते. मरिन डाइव्हर एवढी गर्दी होती की नेहमी दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी टीम इंडियाला चार

तास लागले. गर्दीत धक्काबुक्कीत काहींना किरकोळ दुखापत झाली किंवा काहींची श्वास कोंडला त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळाले. लाखांच्या गर्दीतही एक रुग्णावाहिका जात असताना लोक वाट करून देत होते, असे व्हीडिओ व्हायरल झाले होते.

मुंबईत सुरळीतपणे पार पडले ते बंगळूरूला का जमले नाही? मुंबई पोलीस, मुंबई क्रिकेट असोसिएशन, राज्य सरकार, मुंबई महापालिका यांच्यात असलेला समन्वय हा महत्त्वाचा होता. मग बंगळूरूमधील अशा यंत्रणांमध्ये परस्पर सुसंवाद, समन्वय नव्हता की फाजिल आत्मविश्वास सरकार, पोलीस व प्रशासनाला नडला?

बंगळूरू पोलीसांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट प्रा. लि. आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. रॉयल चॅलेंजर्सच्या चार व डीएनए इव्हेंट कंपनीच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी तर बंगळूरूचे पोलीस कमिशनर बी. दयानंद व चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निर्लंबित केले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (इंटे्लिजन्स) हेमंत निंबाळकर यांची तत्काळ बदली केली आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे

राजकीय सचिव के. गोविंदराज यांना पदावरून मुक्त केले आहे. बंगळूरू दुर्घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवला असून न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत.

विराट कोहलीच्या टीमच्या विजयी मिरवणुकीला व स्टेडियममधील विजयोत्सवाला हजार राहण्यासाठी किती लोक येतील याचा अंदाज पोलीसांना बांधता आला नाही. चार लाख लोक जमले याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

हे सर्व लोक, तरुण मुले, विद्यार्थी घरी किंवा ऑफिसमध्ये सांगून सवरून किंवा सुट्टी रजा घेऊन आले होते का? आपले कामधंदे सोडून ही लाखोंची गर्दी आपल्या हिरोंना बघायला जाते याचा दुसरा अर्थ काय? हे सर्व कामधंदे, नोकरी, नसलेले लोक होते का? बंगळूरू हे देशातील मोठे आयटी सीटी आहे.

कॉर्पोरेट कंपन्यांची तिथे मोठी गर्दी आहे. मग या शहराला किमान शिस्त, नियोजन, सुरक्षितता काहीच नाही का? आयपीएल चषक जिंकल्यावर बंगळूरूला घाईघाईने विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय कुणाचा? विजयी मिरवणूक व स्टेडियममध्ये विजयोत्सव कुणी ठरवला? पोलीसांकडे परवानगीसाठी अर्ज कुणी केला?

पोलीसांनी विजयोत्सवाला व मिरवणुकीला नकार दिला असताना त्यांच्यावर दबाव कोण आणला? दि. ३ जून बुधवार ऐवजी ८ जून रविवारी विजयोत्सव साजरा करावा अशी सूचना पोलीसांनी केली असताना पुन्हा ३ जून (वर्किंग डे) चा हट्ट कोणाचा? स्टेडियमवर विजयोत्सवासाठी मोफत पास वेबसाईटवर मिळतील असे आवाहन कोणी केले?

स्टेडियमबाहेर तीन-चार लाख लोकांची अनियंत्रित गर्दी असताना विधानसौधमध्ये सत्कार समारंभ कसा चालू होता? पोलीसांची संख्या, रुग्ण वाहिका, औषधोपचार, वाहतूक नियंत्रण, ही सारी इव्हेंट मॅनेजमेंट कुठे होती? उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यामार्फत आरसीबीचे पदाधिकारी पोलीसांवर दबाव आणत होते हे खरे काय? विजयोत्सवासाठी वेळ अपुरा आहे, असे पोलीस सतत सांगत असताना त्यांची सूचना धुडकावण्याचे काम सरकारमधील कुणाचे?

निर्लंबित पोलीस कमिशनर यांनीच विधानसौधमध्ये कार्यक्रम घेऊन नवे असे म्हटले होते, पण मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांच्यावर दबाव आणला गेला हे खरे काय? श्रेय घेण्यासाठी अतिघाईने विजयोत्सव आयोजित करायचा शोकांतिका घडल्यावर पोलीस व प्रशासनातील वरिष्ठांचा बळी धाव्याचा असा हा प्रकार आहे.

आयपीएल हे निव्वळ क्रिकेट नसून हा बिझनेस आहे हे काही लपून राहिलेले नाही. सर्वाधिक पैसे व सर्वाधिक टीआरपी हाच उद्देश आहे. टीचे घेतले खेळाडूंना पैसे देऊन विकत घेतात आणि मैदानात चिअर्स ग्लर्सही पैसे घेऊनच नाचतात.

या सामन्यांचे प्रक्षेपण करताना टीव्ही चॅनेल्समधील टीआरपीची जीवघेणी स्पर्धा असते. टी- शर्ट्स, टोप्यांपासून ते व्यापारी जाहिरातींची कोट्यवधींची उलाढाल असते. आयपीएल हा खेळ आहे अशी कागदोपत्री नोंद असल्याने त्याच्या उत्पन्नावर कोणाही सरकारी कर नाही. ताकदवान राजकारणी व बडेबडे उद्योगसमूह यांचा आयपीएलशी संबंध असल्याने बाहेर काय घडते, याविषयी त्यांना कोण जाब विचारणार? ■ ■

आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची पुण्यतिथी.

साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील पालगड येथे झाला. त्यांचे वडील सदाशिवराव हे पालगडचे खोत होते. लहानपणापासून साने गुरुजींचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा खूप प्रभाव होता. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या सान्या आठवणी सांगितल्या आहेत.

साने गुरुजींच्या आईने त्यांच्या बालमनावर जे संस्कार केले ते त्यातून त्यांचा जीवनविकास झाला. सर्वांतगीरी प्रेम करा हा धडा त्यांना त्यांच्या आईनेच दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदगुणांनाच वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये काहीकाळ शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वाबलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली.

१९२८ साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले. कांदबर्चा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद अशा सर्व साहित्य प्रकारात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यात करुणा, स्नेह, प्रेम या गोष्टीचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एकप्रकारची धार आहे, बोध आहे.

त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात लेखन केलेले लोकांना ते भावले. नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी श्यामची आई ही अजरामर कादंबरी लिहिली. धुळ्याच्या तुरुंगात त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. साने गुरुजी थोर देशभक्त होते त्यांच्यावर महात्मा गांधींचा मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत. १९३० साली त्यांनी सक्रिय कायदेभंग आंदोलनात भाग घेतला त्यामुळे त्यांना

साने गुरुजी

आंदोलन केले होते.

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. पत्नी या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली. त्यातील बलसागर भारत होवो... या गीताने तरुणांना स्फुरण चढले या गीताने प्रेरित होऊन हजारो तरुण स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.

या गीताचा वाढता प्रसार पाहून इंग्रज सरकारने या काव्यसंग्रहाच्या प्रती जात करून या गीतावर बंदी आणली. साने गुरुजींना असुरक्षता, जातीयता, रुढी परंपरा, अंधश्रद्धा याविषयी कमालीची चीड होती. या गोष्टींना त्यांनी नेहमीच विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितानांदी प्रवेश मिळवा यासाठी १९४६ साली त्यांनी महाराष्ट्राभर दौरा केला. त्यासाठी त्यांनी उषषण केले त्यांच्या प्रयत्नांमुळेच पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर सर्वसाठी खुले झाले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी देश जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असा उद्देश या चळवळीचा होता. त्यांनी स्वतः तामिळ व बंगाली या भाषा शिकल्या होत्या. १९४८ साली त्यांनी साधना हे मासिक सुरू केले. या मासिकांतून ते जनजागृती करू लागले. ११ जून १९५० रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. साने गुरुजींना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

श्याम ठाणेदार

दौंड, जिऱ्हा पुणे. ९९२२५४६२९५

■ ■ ■

सैन्याचे खच्चीकरण करू नका !

पहलगाम आतंकी हमल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले, त्या अंतर्गत ऑपरेशन सिंदूर तसेच पाकिस्तानातील आतंकी ठिकाणे नष्ट केले, राबक पाकिस्तानने केलेल्या झोन हमल्यांना सुद्धा भारतीय सेनेने निष्काम केले,

यामध्ये पाकिस्तानचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, त्याचे व्हिडिओ सर्व वृत्तवाहििन्यांवरून प्रसारित झाले. पाकिस्तान अनेक दशकांपासून भारतामध्ये आतंकवादी पाठवून निष्पाप नागरिकांचे बळी घेत आहे, आतंकवादाचा भारतासह अन्य देशांना सुद्धा त्रास आहे, या पार्श्वभूमीवर भारताने आतंकवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली, यापुढे आतंकवाद खपवून घेतल्या जाणार नाही, हे पाकसह जगाला दाखवून दिले.

आतंकवादाचा जगातून बिमोळ व्हावा, तसेच पाक पुरस्कृत आतंकवादाचा खरा चेहरा जगासमोर यावा, आतंकवाद विरोधी या लढाईत भारताला अन्य देशांचे समर्थन मिळावे, यासाठी विदेश नीतीच्या अंतर्गत भारताने सर्व दलीय प्रतिनिधी मंडळ पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर पाठवले, मात्र विरोधी पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहे, पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या कारवाईमध्ये भारताचे किती नुकसान झाले, याची माहिती घेण्यामध्ये विरोधकांना रस आहे, अशी माहिती विचरणे म्हणजे भारतीया लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय, यामुळे सैनिकांचे खच्चीकरण होऊ शकते, खरे तर भारतीय सैनिकांमुळे आज आपण शांत झोपू शकतो.

आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वोर्ानी देशहितासाठी एकत्र येऊन सैन्याचे मनोबल वाढवण्याची आवश्यकता आहे, मात्र काही विरोधी पक्ष आपले राजकीय डावपेच खेळव आहे, अशा लोकांपासून जनतेने सावध राहावे, राजकीय पक्षांनी देशहितासाठी राजकारण जत्कर करावे, मात्र सैनिकांचे खच्चीकरण होणार, असे गद्गळ राजकारण करू नये, असे जनतेला वाटते, कारण भारतीय लष्कर प्रमुखांनी सुद्धा म्हटले आहे की, जेव्हा युद्ध होत असते, तेव्हा नुकसान दोन्ही देशांचे असते

■ **दत्तात्रय फोकमारे**

यवतमाळ, 7447797335

भक्तांची वारी आनंदित करण्यासाठी उपाययोजना असाव्यात !

वारी ही केवळ वारकऱ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी श्रद्धेचा आणि जिऱ्हाळाच्या विषय आहे. अनेक वारकरी भक्त मंडळी पारंपरिक दिंडीच्या माध्यमातून निरपेक्षपणे पायी वारी करतात. धार्मिक श्रद्धा, शिस्तबद्धता आणि भक्तिभावाने पार पडणा र्‍या या वारीत हजारो भाविक सहभागी होतात. हा आध्यात्मिक सोहळा अनुभवण्यासाठी वारीच्या मार्गावर अनेक श्रद्धाळू दर्शनाच्या प्रतीक्षेत असतात.

अशा वेळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी उद्भवते. काही भागांमध्ये वारकऱ्यांना नैसर्गिक बदल आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी

रस्त्यांवर पादचारी उड्डाणपूल (स्कायवॉक) उभारण्यात यावा, पालखी तळांवरील विद्युत रोहित्र संरक्षित करण्यात यावेत, तसेच शौचालयांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था असावी. पिण्याचे शुद्ध पाणी, विद्युत सुविधा आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था या सर्व सुविधा पालखी सोहळ्याच्या मुक्काम काळात वारकऱ्यांना मिळाव्यात.

या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी लोणंद (जि. सातारा) येथील प्रशासनाला वरील सूचना सादर केल्या. मात्र या उपाययोजना केवळ लोणंदपुरत्याच मर्यादित न राहता संपूर्ण पालखी मार्गांवर राबविल्या जाव्यात, ही सर्व विठ्ठल भक्तांची अपेक्षा आहे.

वरील उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास वारकऱ्यांचा वारी अनुभव अधिक आनंददायी आणि सुसज्ज होईल. वारकरी आपली साधना म्हणून कोणतीही तक्रार न करता सगळी परिस्थिती आनंदाने स्वीकारतात. मात्र, त्यांना सुविधा पुरविल्यास स्थानिक जनता आणि प्रशासनासाठीही ती एक साधनाच ठरेल.

■ **हृषीकेश हर्ददास वर्ध्या.**

बिहार मधील राजकीय समीकरणे

बिहार मध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप यांच्या दृष्टीने या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत.

२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजदचा विजय थोडक्यात हुकला होता.त्या निवडणुकीत राजदला ७५ जागा मिळाल्या होत्या आणि राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या.भाजपाला ७४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५ जागा मिळाल्या होत्या. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत साध्या बहुमतासाठी १२२ जागांची गरज असताना, भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआने १२५ जागा जिंकून काठावरचे बहुमत मिळविले होते. राजदकरता ही निवडणूक अशासाठी महत्त्वाची आहे की, गेल्यावेळी सत्तेवर येण्याची थोडक्यात हुकलेली संधी यावेळी त्यांना साधायची आहे.तर भाजपा आजवर एकदाही स्वबळावर बिहार मध्ये सत्तेवर आलेली नाही, त्यामुळे स्वबळावर बहुमत मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहिल.

नितीशकुमार गेली दोन दशके बिहारचे मुख्यमंत्री आहेत. कधी भाजपा बरोबर तर कधी राजद बरोबर समझौता करून त्यांनी आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवली आहे.आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवण्यासाठी त्यांना आजवर बऱ्याच कसरती कराव्या लागल्या आहेत. त्यामुळेच त्यांना बिहार मध्ये पलटूमा या नावाने संबोधले जाते. मात्र अलिकडे त्यांची प्रकृती ठीक नसते.त्यांचा विस्रभोळेपणा वाढला आहे.असे असले तरी भाजपाला बिहार मध्ये, नितीशकुमार यांच्याशिवाय पर्याय नाही.


बिहारमध्ये नितीशकुमार अद्याप आपला प्रभाव राखून आहेत.विशेषतः अतिमाद्यास जाती, मुस्लिम समाज आणि महिला यांच्यामध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत. त्यामुळेच कमीपणा घेऊन भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले. खरे पाहता २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ७४ जागांवर विजय मिळाला होता, तर नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला फक्त ४३ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे संख्या बळ्याचा जोरावर भाजपाला मुख्यमंत्रीपद मिळायला हवे होते, परंतु राजकीय समीकरणे लक्षात घेऊन भाजपाने नितीशकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले होते.

२०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला १९ टक्के तर संयुक्त जनता दलाला १५ टक्के मते मिळाली होती. लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी त्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याने त्याचा मोठा फटका संयुक्त जनता दलाला बसला होता. लोकजनशक्ती पक्षाने जवळ जवळ २५

आपल्यापैकी अनेकांना धुळीची, धुराची, तसेच पदार्थांची अ‍ॅलर्जी होत असते. त्यात असे अनेकजण आहेत जे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन आहेत. अशातच काही लोकांना प्रत्येक अन्नपदार्थ खायला आवडत नाही, कारण त्यांना विशिष्ट पदार्थांची अ‍ॅलर्जी असते. याला फूड अ‍ॅलर्जी म्हणतात.

अनेकांना हे माहित नसते आपण खालेल्या कोणत्या पदार्थांमुळे आपल्या अ‍ॅलर्जी होत असते. तर अ‍ॅलर्जीची लक्षणे सहसा खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून ते दोन तासांत दिसून येतात, परंतु लोके त्याला आजार मानतात आणि त्यानुसार डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत असतात.

अ‍ॅलर्जी कोणत्याही वयात होऊ शकते. म्हणजे एखाद्या बाळा जन्मतः अ‍ॅलर्जी होते. अनेक प्रकरणांमध्ये, लोकांना वर्षानुवर्षे माहित नसते की त्यांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची



अभय गोखले



फूड अ‍ॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे?

‍?लर्जी आहे. याला सायलेंट अ‍ॅलर्जी म्हणतात. कारण या सायलेंट अ‍ॅलर्जीमध्ये तुम्हाला लक्षणे खूप उशिरा दिसून येतात, परंतु जर काही खाल्ल्यानंतर तुम्हाला पोटात गॅस, अपचन, चेहऱ्यावर मुसमळ्यासारखी लक्षणे दिसली तर ही त्या अन्नाच्या अ‍ॅलर्जीची लक्षणे आहेत. हे लक्षात ठेऊन तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

काही चाचण्या करू शकता.

यासाठी स्किन प्रिंक टेस्ट केली जाते. यामध्ये तुम्हाल नेमक्या कोणत्या पदार्थाच्या सेवनाने अ‍ॅलर्जीची समस्या होत आहे हे समजण्यासाठी अन्नपदार्थांची थोडीशी मात्रा शरीराच्या कोणत्याही भागावर लावली जाते आणि त्वचेला हलकंच टोचले जाते.

जर तिथे सूज किंवा लालसरपणा असेल तर ते अ‍ॅलर्जीचे लक्षण असू शकते. याशिवाय, रक्त तपासणी केली जाते. यामध्ये, इम्युनोग्लोबुलिन ई (आयजीई) अ‍ॅंटीबॉडीचे प्रमाण मोजले जाते, जे अ‍ॅलर्जीची प्रतिक्रिया दर्शवते.

फूड अ‍ॅलर्जीवर उपचार घेण्यासाठी तुम्ही अ‍ॅलर्जिस्ट आणि आहारतज्ञ दोघांचीही सल्ला घ्यावा. हे डॉक्टर अ‍ॅलर्जी आणि ओळखतील आणि समस्येनुसार तुमच्यासाठी आहार चार्ट देखील तयार करतील.

■ ■ ■

अश्वीकायन

प्रा. अशोक सारडा मेहकर
(१४२१३१४३१९)



वट पोर्णिमा महत्व

कुटुंबाचा आधारस्तंभ वट पोर्णिमा सण एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याच्या संस्काराची देतो आम्हा शिकवण..

भारतीय संस्कृतीत नैतिकतेला अधिष्ठान भोववादी प्रवृत्तीला नसते मुळी प्राधान्य..

विश्वास सामंजस्य समर्पणाचे जिथे जुळते सुख शांती समाधान त्या कुटुंबात सदैव नांदते !

लाईफस्टाईल नवीन मोहिमेद्वारा तमन्ना भाटियास सहभागी करून सर्वात मोठ्या विक्रीची घोषणा

नागपूर, १० जून : लाईफस्टाईल, भारतातील आघाडीच्या फॅशन डेस्टिनेशनपैकी एक असलेला लाईफस्टाईल, त्यांचा अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारा एंड ऑफ सीझन सेल (EOSS) सादर करत आहे, जे ग्राहकांना फॅशन-फॉरवर्ड उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर ५०% पर्यंतची सूट देत आहे. याव्यतिरिक्त, एचडीएफसी क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक विशेष ऑफर असून यात त्यांना त्वरित १०%* ची सूट मिळते. * अटी व शर्ती लागू. या सीझनमध्ये आणखी उत्तेजनापूर्ण बनवत, लाईफस्टाईल ने या मोहिमेसाठी विशेषतः तमन्ना भाटियासोबत भागीदारी केली आहे. तमन्ना नवीन मोहिमेत ग्लॅमर आणि तिची व्यक्तिमत्त्वाशी समरसता

असलेली अद्वितीय मिश्रण घेऊन येते. अग्रगण्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्समधील नवीनतम ट्रेंड आणि फॅशन पर्यायांच्या विस्तृत निवडीसह, हा लाईफस्टाईल सेल फॅशन बदल चोखंदळ असणाऱ्या ग्राहकांना अतुलनीय किंमतीत विस्तृत श्रेणीत वसाांचा संग्रह देऊ करते. या सीझनच्या संग्रहात, उन्हाळ्यासाठी ताज्या व सुसज्ज असलेल्या डिझाईन्स आणि अभिजात वस्तूंचा मिलाप केला आहे, जे प्रीमियम स्टाइल किंवा दैनंदिन फॅशन शोषणाच्या प्रत्येक खरेदीदारासाठी काहीतरी नक्कीच देऊ करते. ही विक्री आणखी समयोचित बनवणारी गोष्ट म्हणजे अधिक सहजपणे उपलब्ध असणारी अशी ही लाईफस्टाईल प्रीमियम व उच्च-फॅशन उत्पादने जी फॅशन जगात बदल घडवत आहेत आणि मूल्य व शैली एकत्र आणणारे स्थान निर्माण करत आहे.



इतकेच नाही तर, तमन्ना भाटियाचा नवीम जाहिरात चित्रपट हा लाईफस्टाईलच्या काही आवडत्या ब्रँड्सच्या रूपाचा एक चैतन्यशील, उच्च दर्जाचा शोकेस आहे. ही संकल्पना तिच्या वैविध्यपूर्ण प्रतिभेवर प्रकाश टाकते – मग तो एक आकर्षक काळ्या रंगाचा पोशाख असो किंवा सणासुदीची

पारंपारिक वेशभूषा असो, तमन्ना सहजतेने प्रत्येक रूप सहजतेने अंगिकारते. हा चित्रपट सीझनचा उत्साह दिपतो, भविष्यातील फॅशनचे कल आणि तिचे अनन्य वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण यांचा मिलाप करते. लाईफस्टाईल प्रवक्त्याचे वक्तव्य – आमची मोहीम लाईफस्टाईलच्या एंड ऑफ सीझन सेलद्वारे ग्राहकांना नवीनतम फॅशन ट्रेंडचा शोध घेण्यास आमंत्रित करते. स्टाइल आणि सुलभतेचा मिलाप घडवणार्या संग्रहाद्वारे, तमन्ना मोहिम सजीव बनवते व प्रत्येकाला आपली वैयक्तिक अनेखी शैली आत्मविश्वासाने व्यक्त करण्यास प्रेरित करते. रितेश मिश्रा – अध्यक्ष – उप-सीईओ. भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणाली, माझा विश्वास आहे की फॅशन म्हणजे फक्त ट्रेंडच नाही तर तुम्ही कोण आहात हे व्यक्त करणे आहे.

लाईफस्टाईलच्या सेलमध्ये मला आवडणार वैशिष्ट्ये म्हणजे ती प्रत्येकासाठी प्रीमियम, ऑन-ट्रेंड फॅशन सुलभ करते तसेच लोकांना आत्मविश्वासाने त्यांचे व्यक्तिमत्व स्वीकारण्यास सक्षम करते. लाईफस्टाईलचा हा सेल ट्रेंडसेटरना ३०० हून अधिक टॉप ब्रँड्समधील नवीनतम फॅशनस खरेदी करण्याची एक उत्तम संधी देते – ज्यात बीबा, ग्लोबल देसी, जॅक अँड जोन्स, इंडियन रेंजेन, पार्क अन्व्हेन्यूर, पेपे जीन्स, AND, मेलेंज, जिंजर, FORCA, CODE, प्यूमा, अँडिडास, फॉसिल, अरमानी एक्सचेंज, मेबेलाइन, लॉरियाल आणि बरेच काही समाविष्ट आहेत. ग्राहक या सीझनमध्ये आवश्यक असलेले कपडे, सौंदर्य प्रसाधने, घड्याळे, सुगंध, पादत्राणे, हँडबॅग आणि अॅक्सेसरीज हे सर्व काही आकर्षक किमतीत निवडू शकतात.

पॉलिसीबझारसोबत भागीदारी करून एसयूडी लाइफ निफ्टी अल्फा ५० इंडेक्स पेन्शन फंड सादर

नागपूर, १० जून : स्टार युनियन दार्ई-इची लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एसयूडी लाइफ) ने पॉलिसीबझारसोबत भागीदारी करून एसयूडी लाइफ निफ्टी अल्फा ५० इंडेक्स पेन्शन फंड सादर केला आहे. हा एक नवीन, उच्च-संभाव्यता संपन्न इकिटी फंड असून तो त्यांच्या युलिप पेन्शन प्रॉडक्ट एसयूडी लाइफ पेन्शन प्लस साठी डिझाइन करण्यात आला आहे. हा नाविन्यपूर्ण फंड ग्राहकांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी एक धोरणात्मक मार्ग देऊन सक्षम करण्यासाठी सज्ज आहे, ज्याचा उद्देश त्यांच्या निवृत्ती बचतीला लक्षणीयरीत्या बळकटी देणे आणि अधिक लवचिक आर्थिक भविष्य घडविण्यास मदत करणारे उत्कृष्ट परतावे देणे आहे. एसयूडी लाइफ निफ्टी अल्फा ५० इंडेक्स पेन्शन फंड, टॉप ३०० कंपन्यांमधून निवडलेल्या ५० उच्च-प्रदर्शन करणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर केंद्रित दृष्टिकोन करतो. हा फंड वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आणि पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, तंत्रज्ञान, तेल, धातू व खणकाम, ऑटोमोबाईल्स व त्यांच्या सहाय्यक वस्तू आणि बांधकाम व रिअल्टी यांसारख्या महत्त्वाच्या आणि जलद वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये रणनीतीनुसार विविधता




आणतो. बाजारातील सतत बदलणाऱ्या संधींशी सुसंगत राहण्यासाठी, या फंडाचा पोटफोलिओ प्रत्येक तिमाहीत धोरणात्मक पद्धतीने नवीने समायोजित केला जातो, जेणेकरून त्याची उपयुक्तता आणि कामगिरी कायम राहते. लॉचविषयी बोलताना स्टार युनियन दार्ई-इची लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभय तिवारी म्हणाले, एसयूडी लाइफ निफ्टी अल्फा ५० इंडेक्स पेन्शन फंडद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक रणनीतिक मालमत्ता सादर करत आहोत. दीर्घकालीन निवृत्ती नियोजनासाठी खास डिझाइन केलेल्या उच्च-कार्यक्षमता गुंतवणूक पर्यायांची आम्ही वचनबद्धतेने आखणी करतो, आणि हा फंड त्याचाच स्पष्ट प्रतिबिंब

पडद्यावरील पित्याचा प्रत्यक्षात पितृत्वाचा अनुभव: सोनी सबवरील कलाकार फादर्स डेच्या निमित्ताने साजरे करत आहेत पितृत्व

मुंबई, १० जून : फादर्स डे चे औचित्य साधून सोनी सबवरील कलाकार पितृत्वाविषयी त्यांचे व्यक्तिगत अनुभव आणि विचार शेअर करत आहेत- पित्याची भूमिका जितकी सार्थकता देणारी असते, तितकीच आव्हानात्मक देखील असते. अभिनेता जयेश मोरे, सुमित राघवन, आरव चौधरी आणि जयेश भारभाया सांगत आहेत पितृत्वासोबत त्यांना मिळालेला आनंद, जबाबदाऱ्या आणि घडा! त्यांच्या मुलांशी असलेले त्यांचे नाते कसे खास आहे, त्यांच्यात कोणती मूल्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि पितृत्वामुळे पडद्यावर आणि पडद्याच्या मागे त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला याविषयी हे कलाकार मोकळेपणाने बोलत आहेत.

मालिकेत राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, 'मी जर कामात नसेन, तर फादर्स डे मी घरी माझ्या मुलांसोबत साजरा करतो. मला वाटते की मी एक सक्रिय पिता आहे-घरी आणि पडद्यावरील माझ्या सखी आणि अथर्व या मुलांसाठी देखील. माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांशी माझे घडू नाते आहे. माझ्यासाठी ते माझे सुपरहीरो आहेत. मला माहीत आहे, असे सांगणारा मी काही पहिला मुलगा नाही! पण ते खरोखर एक नायक आहेत, ज्यांनी माझे व्यक्तिमत्व घडवले आहे. माझ्या चाहत्यांना मी हेच सांगेन की, आपल्या माता-पित्याचा नेहमी आदर करा कारण ते आपले गुरू असतात. आपण त्यांना प्रेम दिले पाहिजे आणि त्यांची प्रेमाने काळजी घेतली पाहिजे.



वीर हनुमान मालिकेत केसरीची भूमिका करणारा आरव चौधरी म्हणतो, 'माझ्या मते, पितृत्व ही पुरुषाला मिळालेली सर्वात दमदार आणि विनम्र करणारी भूमिका आहे. पितृत्व म्हणजे केवळ संरक्षण आणि पोषण नाही, तर सचोटी,

प्रीमियमायझेशन आणि टेक अपग्रेड्समुळे नागपूरमध्ये ॲमेझॉन इंडियाची तिच्या कंइयुमर इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीमध्ये झाली वाढ

नागपूर, १० जून : नागपूरमधील ग्राहक प्रीमियम तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत आहेत, ज्यामुळे कंइयुमर इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायसेस यांसाठी उच्च वाढीचा विभाग म्हणून हे शहर लवकरच ओळखले जाणार आहे. अत्याधुनिक स्मार्टफोन आणि स्मार्ट उपकरणांपासून ते इमर्सिव्ह मनोरंजन उत्पादने आणि मोठ्या घरगुती उपकरणांपर्यंत, खरेदीदार वैशिष्ट्यपूर्ण, उच्च-कार्यक्षमता असलेल्या उपायांची निवड वाढत्या प्रमाणात करत आहेत. ॲमेझॉन इंडियाच्या कंइयुमर इलेक्ट्रॉनिक्सचा संचालक झेबा खान म्हणाल्या, 'भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा अवलंबच करत नाही आहे, तर तो स्वतःच्या तत्वांवर - स्मार्ट, वेगवान, अधिक वैयक्तिक आणि महत्त्वाचे म्हणजे अधिक परवडणाऱ्या - तंत्रज्ञानाची मागणी करत आहे.



Amazon.in वर, आम्ही हे परिवर्तन प्रत्यक्ष पाहत आहोत, ग्राहक दैनंदिन जीवन सुधारणाऱ्या उत्पादनांकडे अपग्रेड करत आहेत. या बदलामुळे वाढती आशा आणि गुणवत्ता तसेच नवकल्पकता आणि कनेक्टिव्हिटी यांची भरपूर पसंती असल्याचे दिसून येते. विस्तृत निवड, उत्तम मूल्य आणि विश्वासार्ह सेवाद्वारे ग्राहकांना आत्मविश्वासाने खरेदी करण्यास मदत

करण्याऱ्या या उत्पादनांना उपलब्ध करून देणे यावर आमचा भर आहे. नागपूर शहर आणि संपूर्ण भारतात तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एक गती निर्माण करत आहे. स्मार्टफोन विक्रीत दुहेरी अंकी वाढ झाली आहे, या विभागात १.६ पट वाढ झाली आहे आणि ३०,००० रुपयापेक्षा जास्त किमतीची विक्री झाली आहे. नागपूरमध्ये मोठ्या उपकरणांच्या विक्रीत १.५ पट वाढ झाली आहे, ज्यामध्ये ग्राहकांची प्रीमियम कूलिंग आणि स्टोरेज सोल्युशन यांना पसंती असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. २-टन एसी, डबल-डोर रेफ्रिजरेटर आणि उच्च-क्षमतेच्या वॉशिंग मशीनच्या मागणीमुळे रेफ्रिजेटरची १.६५ पट वाढ नोंदवली गेली आणि एअर कंडिशनर्सची १.४ पट वाढ नोंदवली गेली.

आकर्षक किंमत आणि सुबक डिझाईन्ससह पीएनजी ज्वेलर्स सादर करीत आहेत नवा हिरेंजडित हार

नागपूर, १० जून : महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या पीएनजी ज्वेलर्स यांनी त्यांच्या नवीन डायमंड ज्वेलरी मोहिमेअंतर्गत एक अत्याधुनिक आणि सौंदर्यपूर्ण नैसर्गिक हिरेंजडित हार सादर केला आहे. या हाराची किंमत फक्त रुपये २,२५,०००/- असून त्यामध्ये आधुनिकतेची झलक आणि कलात्मक कारागिरीचा उत्तम मिलाप असून कुशल कारागिरांच्या कारागिरीतून हा हार साकार झाला आहेत. पिवळ्या आणि गुलाबी सोन्यात उपलब्ध असलेला हा हार फुलांच्या प्रेरणेतून तयार झालेला असून त्यात पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक डिझाइन यांचे सुंदर मिश्रण आढळते. कमी सोन्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या डिझाइनमुळे हाराचे वजन हलके असून त्यात वापरलेले हिरें अधिक उद्भूत दिसतात, जे प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आणि स्टायलिश पर्याय ठरतात.



नैसर्गिक हिर्यांची मुळची चमक यात जपली गेली असून त्याला सुसंगत खास अशी या दागिन्यांची रचना करण्यात आली आहे, जी प्रत्येक प्रसंगासाठी तसेच कार्यालयीन वापरासाठी, प्रियजनांना भेट देण्यासाठी उपयोगी ठरेल. तसेच आपल्या वैयक्तिक दागिन्यांच्या संग्रहातही यामुळे अनेखी भर पडेल. ग्राहकांच्या मागणीनुसार पीएनजी ज्वेलर्सने परवडणाऱ्या किमतीत हिरेंजडित दागिन्यांची ही नवी श्रेणी पुन्हा सादर केली आहे, याद्वारे स्टाईल आणि दर्जामध्ये कोणतीही लढजोड न करता ग्राहकांना निवड करणे सोयीचे होईल. ही खास ऑफर २ जून ते ३ जून २०२५ दरम्यान पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.

आयुश आर्ट अँड बुलियनची महसूल व नफयामध्ये लक्षणीय वाढ १.८१ कोटी रुपयांचा कंपनीला निव्वळ नफा

नागपूर, १० जून : आयुश आर्ट अँड बुलियन लि. ही पूर्वीची एकेएम क्रिएशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या २०२५ च्या अर्ध वार्षिक आणि २०२५ या वित्तीय वर्षाचे लेखा परिक्षणेचे एकत्रित वित्तीय निकाल घोषित केले आहेत. कंपनीने महसूल आणि नफ्यामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. हे कंपनीचे शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन आणि वाढीकडे लक्ष केंद्रित करणारा दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. दरम्यान, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने कामकाजामधून ७३.७७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला असून २०२४ मध्ये ७.३३ कोटी रुपयांच्या नोंदवलेल्या रकमेच्या तुलनेत प्रती वर्ष १० पट वाढ आहे. तर कंपनीला २०२४ या वर्षाच्या २६ लाख रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत १.८१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. म्हणजेच प्रती वर्ष जवळपास ७७० टक्क्यांची वाढ आहे. वित्तीय वर्ष २४ मधील ०.२१ रुपयांच्या तुलनेत प्रति शेअर (ईपीएस) १.८१ रुपयांची कमाई नोंदविली गेली. गेल्या वर्षात विक्री सीएजीआरने १०४ आणि ६२ टक्केच्या निव्वळ नफ्यात गेल्या पाच वर्षात मजबूत वाढीसह कंपनी कर्जमुक्त झाली आहे. मार्च २०२५ पर्यंतच्या प्रमोटर गुपचे प्रमाण २०.७१% (३१.७०

लाख शेअर्स) आहे. आयुश आर्ट अँड बुलियन लि. या कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष म्हणजे आयुश आर्ट आणि बुलियन लि.साठी एक परिवर्तनात्मक वर्ष आहे, मजबूत महसूल वाढ आणि नफ्यात महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे. ही कामगिरी आमच्या सामरिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीचा, आमच्या सर्मापित कार्यसंघाच्या दीर्घकालीनतेची अंमलबजावणी करीत आहे. आमच्या भागधारकांसाठी वाढ आणि नाविन्याचा प्रवास सुरू ठेवत आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या अर्ध्या वर्षासाठी (१ ऑक्टोबर, २०२४ - १ मार्च, २०२५) कंपनीने एकूण उत्पन्न ४७.११ कोटी रुपये नोंदवले. तर २०२५ (एप्रिल १, २०२४-सप्टेंबर २०२४) मध्ये २६.५८ कोटी रुपये होते. ही वाढ प्रती वर्ष ७७ टक्के होती. २०२५ या दोन अर्ध वार्षिक वर्षांतील निव्वळ नफा १.५६ कोटी रुपये नोंदवला गेला. हाच नफा २०२५ च्या पहिल्या अर्ध वर्षात २४.८लाख रुपये होता. ईपीएस २०२५ साठी अर्ध वर्षात ०.१७ च्या तुलनेत २०२५ च्या दोन अर्ध वार्षिक वर्षात ईपीएस १.०२ रुपये नोंदवला गेला आहे. आयुश आर्ट अँड बुलियन लि.ची २००९ मध्ये स्थापना झाली. ज्याला पूर्वी एकेएम क्रिएशन्स लि. म्हणून ओळखले जाते, ही बुलिवन ट्रेडिंग अँड आर्ट विभागांमध्ये कार्यरत सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे. स्थिर, वाढ-केंद्रित भविष्य तयार करणाऱ्यासाठी कंपनी आपल्या नवीन व्यवसायाच्या दिशेने फायदा घेत आहे.

शब्दकोडे क्रमांक २१३४

१	२	३	४	५	६	७	८	९
		१०			११		१२	१३
१४	१५	१६	१७		१८		१९	
		२०			२१	२२	२३	
२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	
	३२	३३	३४	३५	३६	३७		
३८		३९	४०		४१		४२	
४३	४४		४५	४६	४७	४८		४९
५०		५१	५२	५३	५४	५५	५६	
	५७	५८	५९	६०				
	६१	६२	६३		६४	६५		
६६		६७	६८		६९	७०	७१	
		७२		७३		७४	७५	
७६		७७		७८		७९		८०
	८१			८२		८३		

आडवे शब्द :-
१) मर्कट
३) व्यायाम
६) नावात केलेला बदल
११) मागणी, विनंती
१२) तालु क्याचे वसुलीचे काम
१४) विधानसभा, लोकसभा येथील लोकप्रतिनिधी
१८) राज
१९) वडाचे झाड
२०) पापार
२१) छोटी विश्रांती
२३) शयथ
२४) पटल
२६) घरोघर

२८) वर-वधुची मिरवणूक
३०) सूर्य
३२) उंच हाकणारा
३४) दीपोत्सव
३६) सौंदर्य
३८) गढूळ (प्रा. म.)
४०) पायाच्या तळव्याचा एक भाग
४१) नवरा मुलगा
४३) एक प्रकारचे लोकरीचे कापड
४५) वर्ण
४७) प्रेत-मृत
४९) किराणा व्यापारी
५०) खरखुर काढलेला भाग

५१) आसजान
५३) वाळा
५४) मोठा हातोडा
५५) चरबी
५७) चमक, मुगळा
६०) चक्रर, मूर्च्छा, भोवळ
६१) आल्याच्या रसाची वडी
६३) पाप
६४) परतफेड
६६) भला, छान
६७) सैल्याला मालपुखटा
६९) सुरुर
७०) गोव्याची राजधानी
७२) सत्ता, अधिकार, कैफ
७३) पवित्र

७४) कारस्थान
७६) जन्मदाता
७८) पुष्पगुच्छ
७९) कळलाय्या मुनी
८०) कर्णद्विय
८१) धातूची तार काढणारा
८२) शंभर
८३) रक्षण करणारा
उभे शब्द :-
१२) लेखणी
४) प्राणी आणि विदुषक यांचा खेळ
५) सिद्ध
६) विविध
७) लोकनाट्य
८) दारूचा एक प्रकार
९) कडक व चिवट
१०) हिंदुस्थान
१३) त्वरित
१४) संगीतातील तान
१५) वैरी, खटला दाखल करणारा
१६) घराणे, कुल
१७) वडिलांचे आई-वडील (हिं)
१८) आश्रय, थारा
२२) छाया
२५) होळीच्या सणातील हळडीचे सांग
२७) धपाटा, चापट
२९) मोठा डेरदार वृक्ष

३१) आर्जव, विनंती
३३) चावट
३५) धाक, जरब
३७) पंख
३८) अफूचे बी
३९) अव्याहत, सतत
४१) देवाशी केलेला करार
४२) देवघेव
४४) लाडात वाढलेला
४६) विटी कोलण्याचा बारीक खड्डा
४८) लेख लिहिणारा
५२) चुकीचे(हिं)
५६) बाळाचा पाणी मागण्याचा शब्द
५८) छोटी लढाई
५९) चानी
६१) झुकझुकाडी
६२) मनोरंजन
६३) पाय, चरण
६४) घागरा
६५) संतापी
६८) मनाला टोचणारे दु:ख
७१) आयुष्य
७३) पळस
७५) पालव
७६) बारा महिन्याचा काळ
७९) वेल
७९) बसर्नेद्विय
८०) कावळा
(उत्तर उच्चाच्या अंकात)

मागील शब्दकोड्याचे उत्तर

र	त	थ	व	स	र	जि	न	त	या	री
ख	र	न	प्र	म	म	प	त्र	ण	स	ट
त	नि	वा	स	स्थान	म	छा	वा	त	हा	र
स	पु	क्के	न	न	स	ल	ह	र	ग	वे
स	वा	री	क	क	ळ	ज	सा	आ	स	त
र	मा	र	स	र	द	प	र	त	सा	म
त्र	क	ल	जे	स	गा	आ	या	त	क	र
ह	मा	न	क	स	द	र	श	जा	र	म
क	वा	ड	वा	व	खो	रा	प	रा	व	त
न	ट	दै	छा	ल	आ	जा	आ	त	ता	नी
क	ज	ना	व	र	ख	य	दे	भं	ग	
म	स	हि	प	र	त	डा	प	ळ	स	
क	ग	दि	वा	ळ	स	गा	व	क	री	म
र	षा	व	ट	र	वा	ज	जे	क्ष	म	त
क	स	क	स	ख	ट	क	स	र	पा	क

युरेका फोर्बज् तर्फे स्वच्छ, आरोग्यदायी भारतासाठी श्रद्धा कपूरची ब्रँड ॲम्बेसडर म्हणून नियुक्ती

नागपूर, १० जून : आरोग्य आणि स्वच्छता उद्योगातील भारतातील आघाडीची कंपनी युरेका फोर्बज लिमिटेडेने त्यांच्या प्रतिष्ठेच्या व्हॅक्युम

कल्याण बाजार	मुंबई बाजार
२ ५ ६ ९	३ ४ ५ ८
६७९ १६८ १७८ २२४	१६६ २६६ १७७ ११६
११० २३० ३१८ ४५०	२२२ ६९९ ७८० ४७७
२०० ३४८ २७७ ३६०	३०० ११२ ३३९ ५६७
२४ ५४ ६३ ११	३२ ४२ ५७ ८१
२७ ५७ ६४ १३	३६ ४६ ५९ ८७
२० ५० ६८ ९८	३० ४० ५१ ८९

११ जून : सर्व बाजारांसाठी
०२ १२ ४३ ७३
०५ १५ ४९ ७९
०८ १८ ४६ ७६

कल्याण व मुंबई करिता तसेच सर्व बाजारांसाठी जवळतपास होणारे चान्सेस मिळतील.

प्रो. बालाजी कुमार ९८२२४८६०३४



क्लिनसफरच्या श्रेणीसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरला ब्रँड ॲम्बेसडर म्हणून घोषित केले आहे. चार दशकांहून अधिक काळ लाखो भारतीय घरांमध्ये विश्वासासहितेने सेवा देणाऱ्या या कॅटेगरी लीडरच्या स्वच्छता युरेका आरोग्यदायी जीवनशैलीसाठी घेतलेल्या वचनबद्धतेत महत्त्वपूर्ण टप्पा गाढण्यात आला आहे.

आहे. नवीन फोर्बज ज्स्मार्ट क्लिन कपूरला ब्रँड ॲम्बेसडर म्हणून शक्तिशाली सक्शन आणि वेट मॉपिंग यांचे एकत्रीकरण करून सहजतेने फरशी चकाचक करतात. AI अल्टि नेक्स्ट-जेन LIDAR तंत्रज्ञानाद्वारेही स्मार्टउपकरणे अचूकता, बुद्धिमत्ता आणि अतुलनीय सुविधा पुरवितात. श्रद्धा कपूरसोबत भागीदारी करताना युरेका फोर्बजचे उद्दिष्ट आजच्या तरुण, व्हॅक्युम क्लिनिंगच्या क्षेत्रात बाजारपेठेतील अग्रणी आणि चार दशकांहून अधिक काळ जपलेल्या परंपरेसह युरेका फोर्बजने भारतीय घरांमध्ये नेहमीच अत्याधुनिक गृह स्वच्छता तंत्रज्ञान आणले असून त्याला अतुलनीय सर्व्हिस नेटवर्कचा आधार

राशीभविष्य

मे़ष : आजचा दिवस पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे, याची यादी करा आणि त्यावर काम करा. यामुळे तुम्हाला योग्य दिशा मिळेल.
वृषभ : आज मकर राशीच्या व्यक्तींनी भूतकाळात झालेल्या गोष्टींवर विचार करण्याऐवजी भविष्यात तुमच्यासाठी काय संधी आहेत, यावर लक्ष केंद्रित करा. कामाचा ताण आणि चिंता करणे टाळा.
मिथुन : शांतता आणि संयमाने वागल्यास अने

महासागर

बुधवार ११ जून २०२५

भंडारा

पान ६

उच्च शिक्षणाकरिता आदिवासी जमातीतील मुला/ मुलींना वसतीगृहात निशुल्क प्रवेश

जमातीतील मुला / मुलींना वसतीगृहात निशुल्क प्रवेश दिला जातो. वसतीगृहामध्ये निवासाची व भोजनाची व्यवस्था मोफत केली जाते. तसेच शैक्षणिक साहित्य करिता विद्यार्थ्यांच्या आधार सलॅंग बँक खात्यामध्ये डिबीटी मार्फत जमा करण्यात येते.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या

विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया करिता http://swayam.mahaon-line.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही वसतीगृह प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज केलेले नाही. त्यांनी तात्काळ उक्त नमुद संकेतस्थळ वर अर्ज सादर

करावे. अधिक माहितीसाठी संबंधित आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृह भंडारा क्र.१ व २, साकोली, तुमसर, पवनी येथील गृहपाल यांचेशी किंवा प्रकल्प कार्यालय भंडारा या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन निरज एस. मोरे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांनी केले आहे.

लग्नात जेवण केल्याने १०० हून अधिक लोकांना विषबाधा



महासागर प्रतिनिधी साकोली ,दि.१० जून : ५ जून रोजी साकोली येथे एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात पाच हजार लोक उपस्थित होते. ८ जूनच्या संध्याकाळपर्यंत ३७ लोकांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.

साकोली शहरात तीन दिवसांपूर्वी ५ जून रोजी झालेल्या एका लग्न समारंभात सुमारे १०० जणांना विषबाधा झाली. ६ ते ८ जूनपर्यंत रुग्ण एकामागून एक साकोली रुग्णालयात उपचारासाठी येऊ लागले. परिणामी, ३७ जणांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करावे लागले. तर काही जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर लग्न समारंभ पार पडला.

विषबाधा चर्चे चा विषय
ही घटना ५ तारखेला साकोली शहरातील एकोडी रोडवर घडली. लग्न समारंभ जून महिन्याच्या संध्याकाळी झाला. या लग्नाला

दोन ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन

‘लग्नात जेवण खाल्ल्यानंतर, अनेकांना विषबाधा झाल्याचे आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून, रविवार, ८ जून रोजी साकोली आणि जांभळी, साकोली येथील पंचशील वॉर्डमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

दोन्ही ठिकाणी सुमारे ३० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विषबाधेचे रुग्ण थोक्याबाहेर आहेत.

डॉ. रुपेश बडवाईक, तालुका आरोग्य अधिकारी, साकोली

सुमारे पाच हजार लोक उपस्थित होते.

शहरातील आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तींनी लग्नाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात लोकांनी जेवण केले आणि पाणी प्यायले. दूरदूरहून लोक कार्यक्रमाला उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यात ३१ उमेदवारांची प्राथमिक निवड तर २ उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप

महासागर प्रतिनिधी भंडारा ,दि.१० जून : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि मायनिंग खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तामसवाडी तुमसर जि.भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने आज १० जून २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते दु.२.०० या वेळेत मायनिंग खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तामसवाडी तुमसर जि.भंडारा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष प्रेसमंट ड्राईव्ह संपन्न झाला.

सदर रोजगार मेळाव्यात ३ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण १४९ जागेकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण १२८ उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामध्ये ११० उमेदवारांनी प्रत्यक्ष, १८ उमेदवारांनी गुगल फॉर्मद्वारे मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. त्यामधून ९० उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी ३१ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. तसेच ASHOK LEY-LAND LTD, MIDC GADEGAON BHANDARA यांचेमार्फत अंतिम निवड झालेल्या २ उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. सदर रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमात उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा हे उपस्थित होते. तसेच, पंकज भूते, संस्थाप्रमुख मायनिंग खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तामसवाडी तुमसर हे उपस्थित होते.

त्याचप्रमाणे, MRF Ltd, APL Plant Sadasivpet,

Hyderabad यांचेकडून प्रताप पीरीज व ए. साईकिरण, ``SHOK LEY-LAND LTD, MIDC GADEGAON BHANDARA यांचेकडून रामेश्वर बुटे, Utkarsh Small Finance Bank Nagpur यांचेकडून श्री रूद्रशंकर मेश्राम हे उपस्थित होते.

श्री. सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांनी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयामार्फत रोजगार मेळावे आयोजित केले असल्याचे सांगितले. उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध असून त्यांचेमार्फतही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. उमेदवारांनी सुरुवातील कमी मानधन न पाहता मेहनतीने यशाची उंच शिखरे गाठावीत तसेच उमेदवारांनी आवश्यक कौशल्य आत्मसात करून रोजगाराची संधी प्राप्त करावी, याबाबत उमेदवारांना बहुमुल्य मार्गदर्शन केले.

सदर रोजगार मेळावाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सारीका दमाहे व आभार श्रीमती नेहा शेंडे यांनी मानले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील सहायक आयुक्त यांचे श.क.सय्यद वरिष्ठ लिपिक, श्रीमती. आशालता वालदे वरिष्ठ लिपिक, श्रीमती. प्रिया माकोडे वरिष्ठ लिपिक, श्री.सुहास बोंदे जिल्हा समन्वयक, श्री.ऐजाज शेख शिपाई तसेच मायनिंग खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर येथील श्री. पंकज भूते संस्थाप्रमुख, श्री राजेंद्र पिंपाळशेंडे, श्री दुर्गेश हिंगे, श्री ईंदल चारलेवाल, श्री तमय्य वाघाये आदी कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

विश्व पर्यावरण दिनानिमित्त सनफूॅग कंपनी परिसरात एसपी नुरुल हसन यांच्या हस्ते मियावाकी प्लांटेशनचे उद्घाटन

महासागर प्रतिनिधी भंडारा ,दि.१० जून : वरठी येथील सनफूॅग कंपनीच्या परिसरात विश्व पर्यावरण दिनानिमित्त मियावाकी (घनदाट जंगल) प्लांटेशनचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन सनफूॅग कंपनीकडून करण्यात आले होते.

या वेळी कंपनीचे सईओ बी. के. तिवारी, एच.आर. हेड सतीश श्रीवास्तव, समीर पटेल, जवाहरलाल गुप्ता, ग्रीन हेरीटेज पर्यावरण फाउंडेशनचे संस्थापक मो. सईद शेख, अशोक लेलंडचे प्रांट हेड राजेंद्र ठाकरे, एच. आर. हेड मरोटकर, पतंजली योग समिती व स्वाभिमान ट्रस्ट भंडार्याचे डॉ. रमेश खोब्रागडे, रत्नाकर तिडके, यशवंत बीरे, प्रमोद सपाटे, मंजुषा डवळे, नंदा राहांगडाले, गायत्री परिवाराचे राजीव शक्करवार, मुकुंद भैरम, डी. एल. शुक्ला, सुरेंद्र सेलोकर, मोरेश्वर

तिडके, नीता शक्करवार मॅडम, नारायणपुरे मॅडम तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. एसपी नुरुल हसन यांनी सनफूॅग कंपनीच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. नुरुल हसन, बी. के. तिवारी, सतीश श्रीवास्तव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्यात आली आणि त्यांनी आपले विचारही मांडले.

पतंजली, गायत्री परिवार व इतर संस्थांच्या सहकार्याने विविध प्रजातींची व आयुर्वेदीक औषधींची झाडे जसे की अश्वगंधा, सर्पगंधा, निर्गुंडी, गुडमार इत्यादी झाडे लावण्यात आली. एकूण मिळून सुमारे ६ हजार झाडे लावण्यात आली.

यानंतर सनफूॅग कंपनीने आयोजित केलेल्या विदर्भस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन देखील एसपी नुरुल हसन यांच्या हस्ते, बी. के. तिवारी व सतीश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत



पार पडले. डॉ. रमेश खोब्रागडे यांनी

एसपी साहेबांचा सत्कार अंगवस्त्र व

औषधी वनस्पतीवरील पुस्तक देऊन

विकासासाठी भाजपसोबत!

वर्धापन दिनी अजित पवारांचे स्पष्टीकरण



■ वृत्तसंस्था, पुणे, दि. १० :

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन आज साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे झालेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बालेवाडीत वर्धापन दिन साजरा केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी निधी वाटपावरील आरोप, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीवरही भाष्य केले.

आजच्या वर्धापन दिन मेळाव्यात त्यांनी भाजपासोबत जाण्याच्या प्रश्नाचे थेट आणि जाहीर उत्तर दिले. राज्याचा विकास, राज्यातील शेतकऱ्यांचा माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होता, असे अजित पवार म्हणाले.

मला काहीजण विचारात की तुम्ही भाजपसोबत का गेले? आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०१९ साली शिवसेनेसोबत गेला होता. आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या. फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही, आपण काही साधुसंत नाही. आपण लोकांना दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे लोक आहोत. त्यामुळेच आपण भाजपसोबत, एनडीएसोबत तसेच महाराष्ट्रात महायुतीसोबत जायचे ठरवले, असेही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, राज्यात मागासलेला समाज आहे. त्यांना निधी द्यायचे ठरवले, तर संख्येच्या प्रमाणात

निधी दिला जातो. आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल त्यांना लोकसंख्येप्रमाणे मो निधीचे वाटप करत असतो. त्याचे सूत्र आपण सर्वांनी स्वीकारले आहे. मात्र काही लोक जाणीवपूर्वक आपले सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत. काही जण म्हणतात की, मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. अजित पवारांनी बजेट वळवले. अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. अरे पण मी माझ्या खाशेतले पैसे देतो का?

एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. निधी काही एकदम दिला जात नाही. यावेळी ७ लाख २० कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना ४१ टक्के निधी आदिवासी विभागाला दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३८ टक्के जास्त निधी यंदा दिला आहे. हे कधीही पुढे येतच नाही. कोणी तरी सांगते अजित पवारांनी अन्याय केला. कार्यकर्ता हे ऐकून खचतो. मात्र त्याला सत्य माहीत नसते.

अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे निर्देश दिले. पुणे पिंगरी चिडवडमध्ये १० लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचे टारगेट आपण ठेवले आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेची जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असे अजित पवार म्हणाले.

८४ वर्ष जुन्या वडाच्या झाडाचे अभिनव प्रत्यारोपण

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. १० :

पर्यावरण संरक्षणाच्या आणि हरित नागपूरच्या दिशेने नागपूर महानगरपालिकेतर्फे एक पाऊल उचलण्यात आले आहे. मनपाचे ८४ वर्ष जुन्या हेरिटेज झाडाचे वृक्ष ट्रान्सप्लान्टर मशीनच्या सहाय्याने प्रायोगिक तत्वावर यशस्वीपणे प्रत्यारोपण केले.

मनपाच्या उद्यान आणि वर्कशॉप विभागाने भांडे प्लॉट, येथील पिंपळाचे झाड या मशीनच्या सहाय्याने शेतला माता मंदिर जवळ, भविष्य निवाह निधी

कार्यालय जवळ यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले.

या मशीनच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद झाली आहे. मनपातर्फे खरेदी करण्यात आलेल्या या मशीनला प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन क्रमांक सुद्धा प्राप्त झाला आहे.

भांडे प्लॉट चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे फ्लाय ओव्हर बांधण्यात येत आहे. या रस्त्यावर मुख्यर्जी मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलजवळ पिंपळाचे मोठे ८४ वर्ष जुने झाड

वाहतुकीसाठी अडथळा होता.

या ३० फूट उंच झाडाला वृक्ष ट्रान्सप्लान्टर मशीनच्या सहाय्याने जमिनीतून उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. हे करताना झाडाच्या मुळांना आणि खोडाला नुकसान न करता दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले.

डकोटा कंपनीची ही मशीन महाराष्ट्रातील दुसरी मशीन आहे. ठाणे महानगरपालिकाकडे सुद्धा ही मशीन आहे. या मशीनचे काम रिमोटद्वारे केले जाते. अगोदर जेसीबीने झाडाच्या जवळ मोठा खड्डा करण्यात आला. त्यानंतर या



मशीनच्या सहाय्याने झाडाला उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. या मशीन मध्ये १६०० लिटर पाण्याची

टाकी सुद्धा आहे. जे झाड काढताना आणि लावताना पाणी टाकून झाडाच्या मुळांना पाणी देत राहते.

फडणवीसांनी टोचले राणेंचे कान

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १० :

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे संवाद मेळाव्यात केलेल्या भाषणात, स्थानिक शिवसेना नेत्यांना



उद्देशून भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे विधान केले होते.

या वक्तव्याचे महायुतीत तीव्र पडसाद उमटले असून, शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणे योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना खडसावले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नितेश राणेंच्या 'बाप' वक्तव्याचा मुद्दा उपस्थित झाला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आमचा बाप बाळसाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण? असा थेट सवाल करत राणेंच्या विधानावरून नाराजी व्यक्त केली. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत, या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्ला दिला. तसेच, कुणाचाही बाप काढणे योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा रसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितले, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जाते ते राजकारणात महत्वाचे असते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाला मिळालेल्या स्थगितीवरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी घटकपक्षांवर जोरदार हल्ला चढवला होता. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीची मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत राणे यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दम भरला होता.

महायुती सरकारची

शेतकऱ्यांसंदर्भात भूमिका बदलली

■ वृत्तसंस्था, पुणे, दि. १० :

सरकारने मतदान मागताना शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू असे जाहीर सभांमधून देवेंद्र फडणवीस सांगत होते. पण आता त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना ३१ तारखेपूर्वी पैसे भरा असे म्हणत आलेली भूमिका बदलली आहे, असे म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महायुतीवर टीकास्त्र डागले आहे.

अनिल देशमुख म्हणाले, शरद पवारांना या वयात देखील इतका आत्मविश्वास आहे की ते पक्ष फुटीच्या वेळी ज्यांना जायचे त्यांनी जावे मी तरुणांच्या सोबतीने हा पक्ष उभारेल असे सांगत लढण्याची तयारी दर्शवत होते. आज परिस्थिती वेगळी आली असेल तरी तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळी विधानसभेच्या निवडणूकामध्ये काय झाले? जे चित्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी होते त्यानंतर विधानसभेवेळी मतदारसंघाच्या याद्या, एस्ट आणि मतदारांचे ओळखपत्र खोटे आणि म्हणून विजयही खोटा आहे. हे सरकार ईव्हीएम सरकार आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर बोलत होते, ती त्यांची भाषा आता सत्तेनंतर बदलली आहे. त्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडला असून, शेतकरी व या राज्यातील जनतेप्रती प्रेम उरले नाही. देशमुखांनी यावेळी आपल्या भाषणात पक्षफुटीवेळीचा किरसा सांगितला.

जिल्हाप्रमुखाचा शिवसेनेला जय महाराष्ट्र



■ महासागर प्रतिनिधी,

अमरावती, दि. १० :

शिवसेना ठाकरे गटाला अमरावती जिल्ह्यात लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नसून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुनील खराटे यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

विरोधी पक्षात असताना माज्या आवाजाला दुर्लक्ष करण्यात आले. मात्र भाजपमध्ये सामील झाल्यानंतर या

विषयावर ठोस पावले उचलण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. भाजप प्रवेशाच्या वेळी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेते उपस्थित होते.

भाजपचे स्थिर नेतृत्व, विकासाभिमुख धोरणे आणि राष्ट्रप्रेमाची विचारसरणी यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे सुनील खराटे यांनी सांगितले. त्यांनी सुनील खराटे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका करण्याचे टाळले. सुनील खराटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कार्यक्षमता हीच देशाचा विकासाची खरी दिशा आहे.

दोन दशकांपूर्वी सलमान खान भाग्यश्री यांच्या मैने प्यार किया या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता अनेक वर्षांनंतर याच शिर्षकाचा परंतु वेगळ्या कलाकारांच्या संचात नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पर्ल ग्रुप ऑफ कंपनी आणि सिनेबस्टर मॅगझीन या कंपनीचे मालक रॉनी रॉड्रिक्स यांनी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले असून त्यांच्या पहिल्या वाहिल्या सिनेमाचा मैने प्यार फिरसे किया चा भव्यदिव्य मुहूर्त नुकताच मुंबईत एका शानदार सोहळ्यात संपन्न झाला.

चित्रपटाच्या या मुहूर्ताला जेष्ठ अभिनेते धर्मेद आवजून उपस्थित होते. तर अरबाज खान, विद्या



: सिनेरंग :

मैने प्यार किया फिरसे चित्रपटाचा भव्यदिव्य मुहूर्त संपन्न

माळवंदे, राजपाल यादव या कलाकारांसोबतच चित्रपटाचे संगीतकार दिलीप सेन आणि गायक उदित नारायण आणि नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य देखील उपस्थित होते. याच सोहळ्यात रॉनी यांच्या जुळ्या मुलांचा चार्ल्स आणि काढेन यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निर्माता रॉनी रॉड्रिक्स यांनी त्यांचा

लोकरंजन

मुलगा काढेन यांच्यासह फॅटमार करून चित्रपटाचा मुहूर्त केला. पीवीसी मोशन पिक्चर्स लिमिटेड या बॅनरच्या मैने प्यार फिर से किया या चित्रपटाचे दिग्दर्शन सावीर शेख करणार आहेत. तर एक्शन दिग्दर्शन हिमांशू लुनझुनवाला करणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नवं रूप, नव्या नात्यांसह झी मराठी एक प्रेक्षकांच्या भेटीला

आपली झी मराठी नवीन ओळख आणि एक नवा अध्याय सुरू करत आहे. 'सदैव तुमची झी मराठी', या ओळीमागे आहे एक साधा पण खोलवर जाणाऱ्या भावनेचा विचार. सदैव तुमची ही भावना आहे आपलेपणाची, एकत्रतेची आणि छोट्या-छोट्या क्षणांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या भावनिक बंधांची. झी मराठी आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती, भावना, आणि दैनंदिन जीवनातल्या सत्य घटनांना सिनेमॅटिक रूप देते.

या संदर्भात झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेमा म्हणाल्या, ह्रस्वदेव तुमची झी मराठी हे वाक्यच आपल्या नात्यांमधील भावनिक गुंतवणूक दाखवते. इथं एकमेकांच्या सुखदुःखात खांद्या देऊन उभं राहणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरातली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांसोबतचे नातं आणखी दृढ करण्यासाठी 'झी मराठी' नवीन रूपात नवीन ढंगाने आली आहे. या प्रवासात नव्याने सुरू झालेली 'देवमाणूस' आणि लवकरच सुरू होणारी 'कमळी' ह्या मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावतील. पुन्हा नव्याने सुरू होणारा 'चला हवा येऊ द्या' हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक नवनवीन सरप्राइजेस येत्या वर्षात झी मराठी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. झी मराठी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली आहे. इथे झी मराठी पाहिली जातेच, पण ती अनुभवलीही जाते. या नव्या प्रवासात आपली साथ हेच आमचं बळ आहे.

या माध्यमातून झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसोबतचं नातं आणखी घट्ट केलं आहे आणि एक असा सांस्कृतिक क्षण निर्माण केला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल.

■ ■ ■

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गुढरम्य गोष्ट समसारा हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. गुढरम्य गोष्टीला अनुभवी अभिनेत्यांची साथ लाभली आहे. सायली संजीव, ऋषी सक्सेना, डॉ. गिरीश ओक, पुष्कर श्रोत्री यांच्या नेमक्या व्यक्तिरेखा, त्यांना असलेला गुढ इतिहास अत्यंत रंजक

■ महासागर प्रतिनिधी, वर्धा, दि. १० :

जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, जि. प. उप-अभियंता कार्यालय परिसरात असलेल्या ३६ झाडांवर पाणपक्षी मिश्र विणवसाहत आहे. पाणपक्ष्यांच्या या विणवसाहतीला मराठीत सारंगगार तर इंग्रजीमध्ये हेरॉनरी म्हणतात. हे विदर्भातील मोठे सारंगगारा पैकी एक आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याला पाणपक्षी या परिसरामध्ये घरटी बांधायला सुरुवात करतात.

दोन दिवसांपूर्वी सारंगगारातील घरट्यांची गणना करण्यात आली. घरट्यांची गणना करून त्यांचे संरक्षण करणे. त्याबद्दल माहिती गोळा करणे या हेतूने आयोजित या प्रजातीनिहाय घरटी गणनेच्या कार्यक्रमात हिंगणघाट येथील निसर्गसाथी फाउंडेशन, नगरपरिषद, हिंगणघाट व महाराष्ट्र पक्षिमित्र वर्धा जिल्हा शाखा सहभागी झाले होते.

हिंगणघाट शहरातील ही सारंगगार पन्नास वर्षे जुनी आहे. प्रथम ती पंचायत समितीच्या प्रांगणात असलेल्या कवट वृक्षावर मर्यादित होती. प्रजननातून होणारे पिल्लं मोठे झाले की परत प्रजानासाठी या ठिकाणावर येत असे. नैसर्गिकरीत्या ही जागा त्यांच्या प्रजननाची आहे. असे नैसर्गिक संकेत या पक्ष्यांना मिळत असते.

या संकेताप्रमाणे ते प्रजननासाठी इथे दरवर्षी येथे येऊन घरटी करत असतात. एकट्या कवट वृक्षावर जास्त घरटी करता येत नाही म्हणून त्यांनी इतर झाडांवर घरटी करायला सुरुवात केली.

आज ते कवट वृक्ष पडल्यानंतर या परिसरातील ३६ प्रकारच्या विविध झाडांवर पक्षांची घरटी होत आहे. यामध्ये आंबा, खोटा अशोक, शिशम, करंजी, वड, पिंपळ, केशिया फाउंडेशन, नगरपरिषद, हिंगणघाट व महाराष्ट्र पक्षिमित्र वर्धा जिल्हा शाखा सहभागी झाले होते.

: घरटी गणनेचा अहवाल :

गाय बगळा (कॅटल झेप्ट) ८१०
छोटा बगळा (लिटल झेप्ट) २७
छोटा पानकावळा (लिटल कॉमोरेट) ०९
भारतीय पानकावळा (इंडियन कॉमोरेट) ११
रात ढोकरी (ब्लॅक-क्राउंड नाईट हेरॉन) ५८

याप्रमाणे पाच प्रजातींच्या पाणपक्षांची घरटी या वसाहतीमध्ये आढळून आली. निसर्गासाठीचे अध्यक्ष प्रवीण कडू, महाराष्ट्र पक्षिमित्राचे राहुल वकारे, वन विभागाचे माजी वनपाल अशोक भानसे, डॉ. संदीप मुडे, पंचशील थुल, प्रशांत भोयर, यशवंत शिवणकर, अंजोर कडू यांनी घरटी गणनेच्या कार्यात सहभाग घेऊन गणना अधिकारी म्हणून कार्य केले. या सारंगगाराचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे व ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन करण्यात आले.

समसारा' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच



गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समसारा या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे.

चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा इतिहास काय? त्यांच्या आयुष्यातलं गुढ काय? असे अनेक प्रश्न या ट्रेलरने निर्माण केले असून, समसारा हा चित्रपट येत्या २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संघम प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या

रसमसारा या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे यांनी केले आहे.

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गुढरम्य गोष्ट समसारा हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. गुढरम्य गोष्टीला अनुभवी अभिनेत्यांची साथ लाभली आहे. सायली संजीव, ऋषी सक्सेना, डॉ. गिरीश ओक, पुष्कर श्रोत्री यांच्या नेमक्या व्यक्तिरेखा, त्यांना असलेला गुढ इतिहास अत्यंत रंजक

: संकलन व संयोजन :

सुबोध रणशेखरे, ९८३३१४६३५६

subodh.ransheve@rediffmail.com

श्री. रामानंद लहाळे
राष्ट्रीय प्रमुख मंत्री

श्री. संदीप शेलार
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

श्री. नितीन मानकर
विदर्भ अध्यक्ष

श्री. सुरज एस. यादव
युवा राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र

गौ रक्षक सेना भारत च्या विविध पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा

श्री. अतुल इंगळे
राष्ट्रीय कार्यवाहीचे अध्यक्ष
गौ रक्षक सेना भारत.

संतोष खांबलकर, प्रविण ढाकरे, संजय कळमकर, रितीक धुमाळे, मयूर कळमकर, रोशन धुमाळे, विजयराव बेनोडकर, डॉ. ज्ञानेश्वर कुचे, उमेश मोहोळ, पंकज छत्रे, विवेक लहाळे, ओम लहाळे, प्रमोद अग्रवाल, संकेत भुतडा, अक्षय कात्रे, गजानन वाढे, विवेक गजधिये